

CIN: L45400MH2008PLC179914

August 28, 2023

The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Dept of Corporate Services (CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam.

Sub: Newspaper advertisement - 15th Annual General Meeting.

Ref: Scrip Code: BSE – 533296 and NSE – FMNL.

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the 15th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, September 22, 2023 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.fmn.co.in.

Kindly acknowledge the same.

Thanking you

Yours faithfully

For Future Market Networks Limited

Anil Cherian

Head - Legal and Company Secretary

Encl: a/a

SPORTS CAFE

UTT unveils Jaipur as new franchise

Mumbai: The Ultimate Table Tennis on Tuesday unveiled Jaipur Patriots as the newest franchise in the league. UTT, a franchisebased league started by Niraj Bajaj and Vita Dani, in collaboration with the Table Tennis Federation of India (TTFI), recently concluded its fourth season. Commenting on the Jaipur side's addition, UTT promoter Niraj Bajaj said "We are thrilled to announce the addition of Jaipur Patriots to UTT. The inclusion of a seventh team will enhance the level of competition." Jaipur will become the seventh UTT side after Goa Challengers, Chennai Lions, Dabang Delhi TTC, U Mumba TT, Bengaluru Smashers and Puneri Paltan TT. UTT co-promoter Vita Dani added, "Ultimate Table Tennis welcomes World of Krida Pvt Ltd

NASCAR, Netflix partner on docu series

Daytona Beach: NASCAR and Netflix on Monday announced a partnership for a documentary series that will offer an in-depth look at the 2023 Cup Series Playoffs. The docuseries is scheduled to premiere on Netflix in early 2024, providing behind-the-scenes insights into the battle for the championship in five 45-minute episodes. NASCAR's Cup Series has only one regular season race remaining, coming Saturday night at Daytona International Speedway. The playoffs, involving the top 16 drivers, feature three-race segments, after each of which the four lowest drivers in the postseason standings will be eliminated from contention, eventually leaving just the top four to battle for the championship at Phoenix Raceway on Nov. 5.

Henry appointed France U-21s coach

Paris: Former France forward Thierry Henry was appointed coach of the national under-21 team on Monday. The French Football Federation said Henry was given a two-year contract and he will also lead a France Under-23 side at the 2024 Paris Olympics, describing the event as a "major objective." Henry's first match in charge will be a friendly at home to Denmark on Sept. 7 followed by Slovenia four days later in a first qualifying match for the 2025 European Championship. The 46-year-old Henry had two spells as Belgium assistant coach, including at last year's World Cup, but was not kept on after Roberto Martínez was replaced by Domenico Tedesco as head coach in February.

Pulisic stars on Serie A debut

Milan: United States standout Christian Pulisic began his AC Milan career in impressive style by scoring one goal and setting up another as Bologna was beaten 2-0 on Monday in their opening match of Serie A. Pulisic, who joined Milan last month, had a hand in Olivier Giroud's opener and his former Chelsea teammate returned the favor in the 21st minute. Pulisic is one of several new Rossoneri faces. Milan was the busiest Serie A club in the offseason, bringing in six new players. His U.S. teammate Yunus Musah was suspended for the season opener, however. Other new buys Ruben Loftus-Cheek and Tijjani Reijnders were given starting debuts and the latter also had a hand in the opener in the 11th minute.

City closes in Mahrez replacement

Manchester: Manchester City looks to have found a replacement for Riyad Mahrez with only a few days left in Europe's summer transfer window. City and French team Rennes have reportedly reached agreement on a fee for the transfer of Belgium winger Jérémy Doku, who will cost the English and European champions 65 million euros (\$71 million) if he passes a medical

Chelsea loans Hall to Newcastle

London: Chelsea has loaned out of one of its most talented academy prospects amid another transfer window of big spending by the Premier League club. Lewis Hall, an 18-year-old left back, joined Newcastle United on Tuesday.

Arsenal ride on Odegaard penalty

<mark>Baku (Azerbaijan): I</mark>ndian shooter Adarsh Singh missed a Paris

countback in the men's 25m rapid fire pistol event of the ISSF World

Olympics quota by the narrowest of margins, losing out on

Championships here on Tuesday. Adarsh shot 583 in the

The Gunners hang on with 10 men to beat Crystal Palace in the English Premier League

Arsenal relied on Martin Odegaard's 54th-minute penalty and an obdurate defensive effort when down to 10 men late on to secure a 1-0 win Crystal

in the English Premier League.

Takehiro Tomiyasu was sent off in the 67th minute after collecting a yellow second card on Monday, forcing Arsenal to retreat to pre-

serve its second straight victory to open the campaign.

In the end, a penalty separated the teams, with Odesending Johnstone the wrong way from the spot after the Palace goalkeeper brought down Eddie Nketiah following a quickly taken free kick. Bukayo Šaka usually takes Arsenal's spot kicks but he handed the



ball to Odegaard, the captain. Arsenal is keeping pace with likely title rival Manchester City, the defending champion, by earning backto-back wins. The first - 2-1 at

didn't come easy, either. "We know Man City are the best team in the world at the

home to Nottingham Forest -

minute and they are tough to stop," Arsenal midfielder Declan Rice said. "But it's a great challenge

Palace offered little attacking threat until Tomiyasu, who was yellow-carded in the 60th for taking too long at a dan Ayew after the Palace forward spun round to chase a ball over the top.

Adarsh Singh misses Paris Olympics quota by the narrowest of margins

The second booking looked harsh and Tomiyasu appeared stunned by the decision as he became the fifth player in the second round of Premier League games to be

We know Man City are the best team in the world at the minute and they are tough to stop. But it's a great challenge

Olesk of Estonia, after he shot a 583.

- Declan Rice, Arsenal midfielder

sent off. Match officials are clamping down on time-wasting, especially, this season, explaining why Tomiyasu got his first yellow.

ing, we know if we are timewasting, we're going to get a yellow card," Rice said.

"We know what's happen-

"It can be frustrating at times but they laid down the law at the start of the season."

Arsenal manager Mikel Arteta withdrew a raft of attackers in the final 20 minutes and replaced them with defenders to protect the lead. Center backs William Saliba and substitute Gabriel, in particular, were impressive in helping Arsenal see the game out.

"I love to win like this,"

MCFC to play **AFC Champs** League games in Pune

qualification round, the same as Ukraine's Denys Kushnirov, who

and last Paris quota available in the event was taken by Peeter

bagged the sixth and the final qualifying berth. However, the fourth

FPJ NEWS SERVICE / Mumbai

Indian Super League side Mumbai City FC will play its Champions League home games at the Shree Chhatrapati Sports Complex in Balewadi, Pune.

The change in the venue has been effected primarily because of the present infrastructural set up at the Mumbai Football Arena, which makes it ineligible to host AFC Champions League games.

Mumbai City FC will set up its base in Pune for their three home games in the Group Stage of the 2023-24 AFC Champions League.

Mumbai City FC will find out their opponents at the group stage draw, scheduled to be held at the AFC House in Kuala Lumpur on August

It will be interesting to see how Mumbai City FC shape up when the AFC Champions League comes around.

Indian eves beat Spain

Annu Rani, Sakshi Rana were among the goalscorers for India

21st, 47th India's goals



The Indian junior women's hockey team put up a spirited performance to beat Spain 2-1 at the 4-Nations Tournament here on Tuesday.

Annu Rani (21st minute) and Sakshi Rana (47th) scored a goal each for India. For Spain, Lima Teresa (23th) was on target.

The first quarter started with the action unfolding on both ends of the pitch. India got off the blocks with

the intent to attack in the first quarter but Spain dished out solid defence. With the scores levelled, the

second quarter started with a high tempo. India upped the ante in an attempt to take the lead and it paid off.

Annu broke the deadlock in the 21st minute as she found the back of the net from a field effort. However, Spain hit back immediately through Teresa

with another field goal to level the score at 1-1 as half time failed to separate both the teams. The third quarter saw no goals with top defending from both the sides.

Hyderabad FC beats Nepal's **Tribhuvan** Army

Hyderabad FC (HFC) defeated Nepal's Tribhuvan Army FC (TAFC) 3-0, courtesy of an Aaren D Silva hat-trick, in the final Group E game at Guwahati's Indira Gandhi Athletic Stadium, to end their campaign in the 132nd Durand Cup with a win. It is the fifth hat trick of the tournament and the fourth by an

The Nizams will finish second in the group behind Chennaiyin FC, who topped with a 100% record and nine points.

TAFC finished fourth behind third-placed Delhi FC, with one point from the draw against Delhi.

Sen sails into third round PTI / Copenhagen

India's Lakshya Sen advanced to the third round of World Championships with a straight-game demolition of Korea's Jeon Hyeok Jin in men's singles here on Tuesday. Sen, bronze medallist at the 2021 edition, prevailed 21-11 21-12 over the world number 51 Korean.

The 11th seeded Indian is likely to face third seeded Kunlavut Vitidsarn from Thailand in the next round.

The Indian, thus, settled his score against the Korean, who had defeated him in their only meeting at the Asia Team Championship in 2022.

Sen was alert and took the initiatives during the rallies, showing his retrieval skills,



speed and shot selection to dominate the proceedings.

The Indian lead 5-1 and slowly kept extending the gap against a struggling Jeon, who lacked the finishing punch during the fast-paced

MRS. MEENA RAMKAILASH SAROJ & MR. NAGESH RAMRAJ SAROJ Room No-E-31, LIG-I, Sector-3 Near KLE College, Kalamboli, Navi Mumbai-410 218. Add: Flat No.802, 8th Floor, Building No-2, JP Synergy (phase-I), Survey No-131, Hissa No-1/B CTS No-9466, Village Ambernath, Taluka Ambernath, Thane- 421 501 Dear Sir,
Sub: Notice U/s.13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act 2002.

At your request, you have been granted HousingLoan vide a/c No-HSLN-11 (17-432-11) by the Bank on 27.02.2020 and disbursed Rs.18.00 Lakhs through its Taloja Branch against assets by

creating security interest in favor of Bank. The relevant particulars of the said Housing Loan facility and the security agreement(s),/document(s) executed by you are stated in Schedule 'A' and 'B' respectively. You have availed the financial assistance with an undertaking for Repayment of the said financial assistance in terms of the said agreement(s) / document(s). Further while availing said financial assistance, mortgage was created by way of deposit of Title

ocuments relating to such mortgage are also stated in Schedule 'B'.
The relevant particulars of the secured assets are specifically stated in Schedule. 'C'. The conduc of the above said financial assistance /credit facility has become irregular and the debt has been classified as 'Non-performing assets' as on 21.06.2022 in accordance with the directives /guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India from time to time.

Deeds/Registered/Equitable Mortgage creating security interest in favor

he said financial assistance is also secured by the Personal Guarantees of: (1) Mr. Dhaniram Harilal Saroj (2) Ms. Sunita Ramkallash Saroj (3) Mr. Sushant Shivaji Mahadik Despite repeated requests, you have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. Therefore, the Bank hereby call upon you U/s.13 (2) of the "Said Act " by issuing this notice to discharge in full your liabilities stated hereunder to the Bank Within 60 days from the date

Notice under securitization Act. Your outstanding liabilities due and owing to the Bank as on 31.07.2023 is sum of Rs.19,38,456.00 (RupeesNineteen LakhThirty Eight Thousand FourHundred Fifty Six Only) and you are also liable to pay further interest from 01.08.2023 onwards at the contractual rate on the foresaidamount together with incidental expenses, costs, charges etc.
you fail to repay to the Bank the aforesaid sum of Rs.19, 38,456.00 (Rupees Nineteen Lakh

Thirty Eight Thousand Four Hundred Fifty Six Only) with further interest / incidental expenses, cost as stated above in terms of this notice U/S.13(2) of the Act, the Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-section (4) of Section 13 and under other applicable provisions of the

You are also put on notice that in terms of sub-section 13 of Section 13 you shall not transfer by sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule 'C' of this notice without obtaining written consent of the Banks. This NOTICE is without prejudice to the Bank's right to initiate such other actions or legi proceedings as it deems necessary under any other applicable provision of law.

Yours faithfully Mrs. Shaila S. Patil), Authorised Office

Copy forwarded to: (1) Mr. DhaniramHarilalSaroi

pom No-G-9, LIG-I, Sector-3 CIDCO Colony, Kalamboli, Navi Mumbai-410 218 (2) Ms. SunitaRamkailashSaroi

otice under securitization Act.

urgaPada, BaliramPatilChawl, Shiv Mandir Road, Ambernath (E) Thane-421 501

Room No-7, Gopal BirvatkarChawl, Ram Joshi Marg, Bhatwadi, Ghatkopar (W), Mumbai-400 084. You are advised to make the payment of the amount mentioned in the notice in terms of the (Mrs. Shaila S. Patil), Authorised Office

SCHEDULE 'A'

Name Of the Facility	Outstanding with Interest as on 31.07.2023			
HousingLoan A/c NO.17-432-11	Rs.19,38,456.00 (Rupees Nineteen Lakh Thirty Eight			
Sanctioned on 27.02.2020	Thousand Four Hundred Fifty Six Only)			
SHEDULE 'B'				
Details of Security documents including all supplementary documents & documents evidencing				

(Detai	ils of Security documents including all supplementary	/ documents & docı	ıments evidencing		
creation of mortgage)					
Sr.No	Name Of Documents	Date of Execution	Amount Rs.		
	17-432-11				

91.NO	Name of Documents	Date of Execution	Amount Ks.
	17-432-11		
1	Demand Promissory Note	12.03.2020	Rs.18,00,000.00
2	Agreement for Loan	"_"	"_"
3	Letter of Lien & Set off	"_"	"_"
4	Letter of Guarantee	"_"	"_"
5	Letter of Lien & Set-off by Guarantors/ Co-		
	obligates.	65_65	"_"
6	Undertaking	«_«	"_"
7	Authorisation Letter for Deduction of Loan		
	installments out of Salary	"_"	"_"
8	Surety Loans	«_«	"_"

SCHEDULE - 'C' Part -I Details of Primary Security to the Bank:-

Name of the Asset/s and their Description Equitable Mortgage of Property

Flat no.802, 8thfloor, Building No-2, JP Synergy (Phase-I), Survey No-131, Hissa No-1/B, CTS No 9466, Village Ambernath, Taluka Ambernath, Thane- 421 501, adm 277,38 sq.ft, carpet. Details of documents for mortgage of above properties: ı) Original Agreement For Sale dated 18th July 2018 duly Executed Between M/s. Aashvi Developer

its Partner Mr. Rahul Saydasbhai Patel and Mrs. Meena Ramkailash Saroi and Mr. Nagesh Ramkailash Saroj vide Document Sr No-UHN3-5904-2018 and Receipt No-7713 dated 18.07.2016. B) Original Demand Letter of M/s. Aashvi Developers dt.17.03.2020. c) No Objection Certificate from Builder M/s. Aashvi Developers Dt. 17.03.2020 and Confirmation Lie om M/s. Aashvi Developers Dt.24.02.2020

d) Original Payment Receipts No.367 & 531 of Rs.21,000/- & Rs.50,000/- Issued by M/s. Aas

) Notice of Intimation of Mortgage by way of Deposit of Title Deed vides documents No-ULH3-1262 2020 along with Receipt no-1224 on dated 24.06.2020.

FEDERAL BANK

Branch: Ulhasnagar

The Federal Bank Ltd. Branch Ulhasnagar, Shop No. 15 & 16, Geeta Complex, Central Hospital Road, Ulhasnagar 2, Dist: Thane-421002, CIN: L65191KL1931PLC000368 website: www.federalbank.co.in

NOTICE OF GOLD AUCTION/PRIVATE SALE

The Gold ornaments pledged with the Federal bank Limited, Branch: Ulhasnagar under below mentioned gold loan account number will be sold in public auction/private sale, since the pledged gold was not redeemed so far after the due date and even after repeated registered notices served to the pawner, to renew/redeem the gold ornaments. If there is any shortfall in the auction/private sale proceeds to settle the gold loan account, other recovery steps including legal proceedings amount due to the bank, entirely at his cost and risk.

Venue: The Federal Bank Limited, Shop No. 15 & 16, Geetha Complex, Central Hospital Road, Near Nehru Chowk, Ulhasnagar, District Thane, Maharashtra - 421002.

Gold Auction/Private Sale Date: 12/09/2023

GOLD LOAN ACCOUNT NUMBER	NAME OF PAWNER
16166400009479	Mr. AMIT MAHESH KUMAR
	For, The Federal Bank Limited
	Mr. Gixon Baby
Associate	Vice President & Branch Head
Date: 22/08/2023	Branch: Ulhasnagar

Court Room No. 31 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI ORDER V RULE 20 (1-A) **COMMERCIAL SUIT NO. 168 OF 2021**

Plaint admitted on: 22.03.2021 Juder Order V, Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908 r/w Sec. 16 of the Commercial Courts Act 2015 Rule 51 Summons to answer plaint Under section 27, O. V. rr. 1,5,7 And 8 and O. VIII, r. 0, of the Code of Civil Procedure.

CANARA BANK, a body corporate constituted and functioning under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, having its Head office at 112, J.C. Rd., Bangalore, Karnataka State and having their branch office at 10, Honji Street Branch, Fort, Mumbai - 400 023.

A Proprietary concern, through its Proprietor Mr. Shankar Chandoo Rathod, aged 36 yrs, Indian Inhabitant, at B - 201, Sai Leela Residency, Near Balaji, Paradise, Nadivali Opp. Kakacha Dhaba, Kalyan (E), Thane, Maharashtra - 421306**Defendant** M/s. Shankar Travels Proprietor Mr. Shankar Chandoo Rathod, At B-201, Sai Leela Residency, Near Balaji Paradise, Nadivali, Opp. Kakacha Dhaba, Kalyan (E), Thane, Maharashtra - 421306 Above named Defendant

Paradise, Nadivali, Opp. Kakacha Dhaba, Kalyan (É), Thane, Maharashtra - 421306 Above named Defendant
(As per Order dated 11.01.2023 in presiding in Court Room No: 31 H.H.J. Shri A.S. Salgar)
WHEREAS the abovenamed Plaintiff/s has/have Plaint relating to a commercial disputes in this Court against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written Statement within in the said period of 30 days, you shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on record:

The Plaintiff therefore prays:

(a) That this Honble Court be pleased to pass a decree, directing the Defendant to pay to the Plaintiff a sum of Rs. 3,37,948.05 (Rupees Three Lakh Thirty Seven Thousand Nine Hundred and Forty Eight and Paise Five Only) together with interest thereon @ 10.75% per annum with monthly rests from the date of filing suit till payment or realization as per the particulars of claim being Exhibit 1"

(b) For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

For costs of the suit. You are hereby summoned to appear in this Court in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing.

and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff's the following documents: Given Under My Hand & the Seal of This Hon'ble Court Dated this 08th day of August, 2023.

Dated this 08th day of August, 2023. 502, Mantri Tower, Louiswadi, Jeejamata Nagar, Near TMC School

You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Services Authority, High Court Legal Services Committee, District Legal Services Authority and in Taluka Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of he above Legal Services Authority/ Committee.

N.B. - A copy of the Plaint alongwith all annexures thereto, certified as true copy by lvocate for Plaintiff/s is/are enclosed herewith. Advocate For Plaintiff/s signature
Note: Next date in this suit is 11.10.2023 Please check the status and next further date of
this suit on the official website of the City Civil & Session Court, Gr. Bombay.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT M/s Dhoot Developers Private Limited are the developers ("Developer of the Property ("Said Property") more particularly mentioned in the Schedule hereinunder. The Developers are intending to create mortgage/ charge on the part of the Said Property in favour of "Hero Housing Finance Limited (HHFL)". NOTICE is hereby given to all concerned that below mentioned original documents ("DOCUMENTS") ertaining to the Said Property is lost/misplaced and/or not traceable:

Power of Attorney dated 21.05.2015 bearing registration No. KRL1-6099-2015, executed by Maheshwar Chhaya Premises Co-operative Society Limited in favour of M/s Dhoot Developers Private Limited.

any Person having any claims or rights in the respect of the Said Property by way or inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, tenancy, gift, possession assignment or encumbrance howsoever or otherwise are hereby requested to make the same known in writing along with the supporting documentary evidence in respect thereof, to the undersigned within seven (10) days from the date of publication hereof failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/ or and not hinding on our client and/or not affecting the aforesaid mortgage charge to be created.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Redevelopment of "Maheshwar Chhaya Premises Co-operative Housing Society Limited", being constructed on all that piece and parcel of freehold land bearing Final Plo No. 127 of Town Planning Scheme Ghatkopar No. III, C.T.S. No. 5872 admeasuring 817.7 square meters situated at R. B. Mehta Marg, 60 Ft. Road, Ghatkopar (East), in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, Mumbai - 400077, hereinafter referred to as ("Said property").

Place: Mumbai Date: 23.08.2023

Dhirai Jain - Managing Partne 305, 3rd Floor, EMCA House, Old Custom House Road 289 Shahid Bhagat Singh Road Fort, Mumbai 400 001 Next to Café Universal Opposite Anubhav Resturant

UTIOUE ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 912, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 CIN: L52100MH1985PLC037767 Tel.: 91+22-2288 6100 info@utique.in / www.utique.in

INFORMATION REGARDING 37TH ANNUAL GENERAL MEETING

The 37th Annual General Meeting ("the AGM") of Utique Enterprises Limited ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 2:00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with the General Circular No.10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and the Circular No.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by ecurities & Exchange Board of India. Facility for VC/OAVM will be provided by the Company's Registrar & Transfer Agent, Bigshare Services Private Limited to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year ended March 31, 2023 along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to all Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's websi www.utique.in and on the website of BSE Limited www.bseindia.com 3. Manner of registering/updating email addresses:-

(a) Members holding shares in physical mode, who have not registered/ updated their ema addresses with the Company, are requested to write to the Company's Registrar & Transfer Agent, Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com or to the Company tt info@utique.in with details of Folio Number and attaching an image of self-attested copy of

email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their Dema Manner of casting vote(s) through e-Voting:-(a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the

(b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their

Notice of the AGM through electronic voting system ("remote e-Voting"). The Company has made arrangement with Central Depository Services (India) Limited for offering facility to the Members for remote e-Voting (b) The manner of remote e-Voting by Members holding shares in dematerialized mode physical mode and for Members who have not registered their email addresses has beer rovided in the Notice of the AGM, which will be also available on the Company's websit

(c) The facility for remote e-Voting will also be made available during the AGM. Member attending the AGM, who have not cast their vote(s) by remote e-Voting, will be eligible to vote at the AGM 5. Manner of attending and participating in the AGM:-

The Members are entitled to attend and participate in the AGM only through VC/OAVM facility

casting vote through remote e-Voting during the AGM.

The detailed instructions for this purpose are available in the Notice of the AGM, which will b available on the Company's website www.utique.in. 6. Members are requested to carefully read all the Notes embodied in the Notice of the AGM and, in particular, instructions for attending/participating in the AGM and the manner of

Dated: August 23, 2023

www.utiaue.in.

For Registrar

City Civil Court Bombay

Sandhya Nanavare

Advocate for the Plaintif

By Order of the Board P. B. Deshpande Company Secretary

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914
Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari-Vikhroli Link Road,
Jogeshwari East, Mumbai – 400060. Tel: 022 – 40552200. Fax: 022 – 40552201. Email: info.fmnl@futuregroup.in, Website: www.fmn.co.in

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Friday, September 22, 2023 at 2:00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, general circulars issued by Ministry of Corporate Affairs viz. 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021, 10/2021, 20/2021, 3/2022 and 10/2022 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA). Government of India and Securities Exchange Board of India (SEBI).

In compliance with the above circulars, electronic copies of the notice of AGM will be sent to all the members whose email addresses are registered with Company/ Depository Participant(s). Shareholders holding their shares in dematerialized mode, are requested to register their email address and mobile numbers with their relevant depository through their depository participant(s). Members holding their shares in physical mode, are requested to register their email address and mobile numbers with Company's Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. The Annual Report along with the Notice of AGM will also be available on the Company's

website at www.fmr.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members will have opportunity to cast their vote remotely on the business as set forth in Notice of AGM through electronic voting system. The Manner of voting remotely fo members holding shares in dematerialized mode, physical mode and who have no registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visi www.fmn.co.in to obtain such details.

The Notice of AGM will be sent to the members of the Company in accordance with the applicable laws at their email addresses in due course

For Future Market Networks Limited Anil Cherian Head – Legal and Company Secretary

Date : August 22, 2023 ADITYA BIRLA CAPITAL

Place: Mumbai

ADITYA BIRLA HOUSING FINANCE LTD. Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat 362266 Branch Office: Aditya Birla Housing Finance Limited, G-Corp Tech Park, 5th

Floor, Ghodbunder Road, Next to Hyper City Mall, Thane [W] - 400 607.

1. ABHFL: Authorized Officer Mr. Jignesh Jadhav, Contact: 9823271213 and Mr. Mahesh Gawde 9271756797, Chirag Lokhande: 9773758208 2. Auction Service Provider (ASP):- M/s. Globe Tech Infosystems Private

Limited - Mr. Samir Chakravorty SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Asset(s) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Aditya Birla Housing Finance Limited/Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Aditya Birla Housing Finance Limited/Secured Creditor, will be put to sale by auction on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 11-09-2023, for recovery of INR. 15,79,758.04/- (Rupees Fifteen Lacs Seventy Nine Thousand Seven Hundred Fifty Eight and Four Paisa Only) within 60 days and further interest and other expenses thereon till the date of realization, due to

The reserve price will be INR 12,36,420/-(Rupees Twelve Lacs Thirty Six Thousand said property is fixed on 08-09-2023 between 11:00 am to 04:00 pm.

namely Mandar Vithal Sawant, Renuka Sudam Parab.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

All that part and parcel of the property consisting of situated at- 4th Floor, F no 23 collage road bldg no 4 type A haware nakshatra near collage road Thane Maharashtra India 401404'

Aditya Birla Housing Finance Limited/Secured Creditor's website i.e https://homefinance.adityabirlacapital.com/properties-for-auction-undersarfaesi-act or i.e. https://BestAuctionDeal.com

Date: 23-08-2023 **Authorized Officer** Aditya Birla Housing Finance Limited

Aditya Birla Housing Finance Limited/Secured Creditor from the Borrowers

Four Hundred and Twenty Only) and the Earnest Money Deposit (EMD) will be INR 1,23,642/- (Rupees One Lac Twenty Three Thousand Six Hundred and Forty Two Only). The last date of EMD deposit is 09-09-2023. The date for inspection of the

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in

कब्जा सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लि

सीआयएन:यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेंट्रल आणि नों. कार्यालयः एडेलवैस हाऊस, सीएसटी रोडलगत, कलिना, मुंबई ४०००९८

जोडपत्र (नियम - ८(१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३-११-२०२० रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्ज खाते क्र. १३१८८२० (५००-००३०२२४) आणि ११९५७८८ (५००-००२८२८०) धारक कर्जदार **१. दिपाली कमलेश भागवत (कर्जदार), २. कमलेश** सहास भागवत (सह-कर्जदार) यांना सूचनेत नमूद रक्कम रु. १२,७६,९६१.६५ (रुपये बारा लाख शह्यात्तर हजार नऊशे एकसष्ट आणि पासष्ट पैसे मात्र) आणि रु. २१,२६,०२६.७७ (रुपये एकवीस लाख सव्वीस हजार सव्वीस आणि सत्यात्तर पैसे मात्र) रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांमध्ये करण्यास सांगितले होते.

की, दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (ह्यानंतर उल्लेख डीएचएफएल) ने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम र अन्वये ०४.१०.२०१९ दिनांकीत अभिहस्तांकन कराराद्वारे एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, र्डएआरसी टस्ट एससी-३७१ चे टस्टी म्हणन त्यांच्या क्षमतेत (ह्यानंतर उळेख ''ईएआरसी'') कडे . वित्तीय मत्ता अभिहस्तांकीत केल्या. ईएआरसी ही डीएचएफएलच्या जागी आली आणि त्याअंतर्गतच्या तारण हितसंबंध, हमी, तारणे, प्रतिज्ञा यासह वित्तीय मत्तांच्या संबंधातील डीएचएफएलचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध हे कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संबंधात ईएआरसीकडे निहित झाले आणि तारणी धनको म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर ईएआरसी करत आहे.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या प्रधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णेन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्ट च्या कलम १३ च्या पोट-कलम (x) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १८ ऑगस्ट, २०२३ रोजी घेतला

मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार एँडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या रु. १२,७६,९६१.६५ (रुपये बारा लाख शह्यात्तर हजार नऊशे एकसष्ट आणि पासष्ट पैसे मात्र) आणि रु. २१.२६.०२६.७७ (रुपये एकवीस लाख सव्वीस हजार सव्वीस आणि सत्यात्तर पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

परिशिष्ट मिळकत

रामचंद्र अपार्टमेंटजवळ, विलनाल डेअरी लेन, काशी नगर, गोडदेव, भायंदर (पर्व), तालका आणि जि. ठाणे ४०१ १०५ येथील नोंद. क्र. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/२०७६६/२००९-२०१० असलेल्या कुमुद पार्क को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात सोसायटीमधील ए विंग, तळ मजल्यावरील क्र. ३ धारक फ्लॅट परिसर, १७५ चौ. फू. चे सुपर बिल्ट-अप क्षेत्र म्हणजेच सुपर बिल्ट-अप क्षेत्र १६.२६ चौ. मी. दस्ता. क्र. सुधारणेचा विलेख ५५६९/२०१५ मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले; दिनांक: २७.१०.२०१५ एसआरओ ठाणे, महाराष्ट्र येथे नोंदणीकृत

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड दिनांक: २२.०८.२०२३

€ Edelweiss

अनुराधा रिअल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड<u> करिता</u> मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४ येथे रिअल इस्टेट प्रकल्प (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

		संबंधित तपशिल
۲.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	अनुराधा रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु४५४००एमएच२००९पीटीसी१९६५९७ पॅन: एएआयसीए०३२३के
२.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	१०६९, बालाजी शाळेजवळ, व्हीआयजी मालाड पश्चिम, एव्हरशाईन मॉल मागे, मुंबई शहर, महा-४०००६४, भा.
₹.	वेबसाईटची युआरएल	लागू नाही
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	वरील बाब क्र. २ मध्ये नमुद पत्ता येथे
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	जिमन मोजमापित ३८२३.९० ची.मीटर्स (निव्वळ क्षेत्र), सीटीएस क्र १०६९ए/२ए/१, गाव: मालाड (साऊध), ता.: बोरिवली, मालाड (पश्चिम) आणि नॉटणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर, मुंबः उपनगर. च्यासह प्रकल्पाचे नाव: रॉयल ॲकॉर्ड
ξ.	गेल्या आर्थिक वर्षात विकल्या गेलेल्या मुख्य उत्पादनांची/सेवांची गुणवत्ता आणि मूल्य	रेरा प्रमाणेः प्रस्तावित युनिटचे क्र. १४७, बुक युनिटचे क्र. १०० (८४५९.२५ चौ.मीटर्स), विक्री न झालेलेः ४७ युनिट्स (४२९३.१२ चौ.मीटर्स).
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	श्र्-य.
<i>د</i> .	दोन वर्षाची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूचीस्त्र, धनकोंची सूची यासह पुर्वील तपशिल, प्रक्रिटेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.	प्रत्यक्ष कब्जा: ३०१, शॉपर्स प्लाझा-४, बीएसएनएल समोर, सी.जी. रोड. अहमदाबाद-३८०००६. ईमेल: cirpanureal@gmail.com अन्य बाबीसह पात्रता निक्कमं आणि इतर आवश्यक तपशील समाविद्यीत ईओआंच च्या सादर करण्यासाठी तपशीलवार आमंत्रण कार्यालयाला भेर देऊन किंवा ईमेल पाठनुन प्राप्त करता येईल.
۲.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	वरील बाब क्र. ८ मध्ये नमुद प्रमाणे.
१०.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	06.08.2023
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	१७.०९.२०२३
	and an and are an and an	
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२२.०९.२०२३

मीए अर्पण महेशकुमार शा रिझॉल्युशन प्रोफेशन

अनराधा रिअर इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयआरपी अंतर्गत आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१८४७/२०१९-२०२०/१२८६ एएफए क्र. एए१/१२८६२/०२/१२०६२४/१०५८१४, १२/०६/२०२४ पर्यंत वैध पत्ता: ३०१, शॉपर्स प्लाझा-४, बीएसएनएल समोर, सी.जी. रोड, अहमदाबाद-३८० ००६ दिनांक: २२.०८.२०२३ ठिकाण: अहमदाबाद

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७ नोंद. कार्यालय: १८४-८७, एस व्ही रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२. वेबसाइट : http://www.excelind.co.in इमेल: investors@excelind.com, दुरध्वनी : ९१-

कंपनीच्या समभागधारकांसाठी ६२ व्या सभेची सूचना

त्यांचे परिपत्रक मार्फत निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी द्वारे दिलेल्या शिथिलता नुसार कंपनीची बासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ''व्हीसी'')/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (''ओव्हीएएम'') **गुरुवार, १४ सप्टेंबर** २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता (भाप्रवे), एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. **६२ व्या एजीएम** साठी गृहित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कर्यालय असेल.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना केवळ कंपनीच्या त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविली जाते, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ११ ऑगस्ट, २०२३ पर्यंत नोंदणीकृत आहेत. ई-मतदानासाठी आणि सभासदांनी एजीएममध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट https://www.excelind.co.in/annualReports.html आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड अनुक्रमे www.bseindia आणि www.nseindia.com येथे उपलब्ध करून दिली जात आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर एजीएमपूर्व रिमोट ई-व्होटिंगद्वारे आणि तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटींग लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याचा अधिकार

वापरण्याची सविधा प्रदान करत आहे. एजीएम आणि ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटींग संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्या आहेत आणि तसेच वार्षिक अहवाल वितरित करणारे ई-मेलमार्फत

पाठवित आहे. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि **बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता** समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्वरित अक्षम केले जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला

उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पश्चात परवानगी दिली जाणार नाही. मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख

शेअरधारक, ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले जाते, म्हणजे गुरुवार, ०७ सप्टेंबर २०२३ रोजी एजीएममध्ये ई-व्होटिंग किंवा रिमोट ई-व्होटिंगचा अधिकार वापरण्याचा

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स संपादन करते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि ज्याच्याकडे कट-ऑफ तारखेनसार शेअर्स आहेत. ती व्यक्ति instameet@linkintime.co.in वर विनंती पाठवून वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना मिळवू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये एलआयआयपीएलच्या इलेक्ट्रॉनि मतदान प्रणालीसाठी लॉगिन आणि पासवर्डचा तपशील आहे.

ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारत्यांचे मत दिले आहे ते एजीएमला हजर राहू शकतात पण एजीएम मध्ये त्यांचे मत पुन्हा टाकण्याचा अधिकार असणार नाही.

भागधारकांना ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, ते श्री. राजीव रंजन (सहाय्यक उपाध्यक्ष) यांच्याशी, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे संपर्क साधू शकतात., ईमेल आयडी-instameet©linkintime.co.in किंवा कॉल करा : दूरध्वनी : ०२२-४९१८६१७५. रेकॉर्ड तारीख:

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या अंतिम लाभांशाचा हक्क ठरविण्याची रेकॉर्ड तारीख, जर ६२ व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, ०७ सप्टेंबर २०२३

लाभांशावरील कराची वजावट

दिनांक: २३ ऑगस्ट, २०२३

ठिकाण: मुंबई

लाभांश जर सभासदांनी एजीएममध्ये मंजूरी दिली तर १३ ऑक्टोबर, २०२३ या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रदान केला जाईल. प्राप्तिकर कायदा आणि त्याखालील नियमांच्या तरतुर्दीनुसार स्त्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन राहून लाभांश दिला जाईल. तपशीलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचना पहा.

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी सही/-एस. के. सिंघवी कंपनी सचिव

जाहिर सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की नवीन निर्मला को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या प्रत्येकी रु.100/-च्या 25 शेअर्ससाठी विशिष्ट क्रमांकः 906 ते 930 असणारे शेअर प्रमाणपत्र क्र.67, फ्लंट क्रमांक:10, इमारत, आर.ए.किडवाई रोड, वडाळा, मुंबई-400031, ममता अमरीश रुपारेल आणि अमरीश जयसिंह रुपारेल यांच्या नावाने हरवलेले/गपले गेले/सापडत नाही. याद्वारे सर्वांना सचित केले जाते की ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत कोणताही आक्षेप/दावा प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या सदस्याला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट दिले जाईल आणि दावा केला जाईल असे समजले जाईल. माफ केले गेले आणि सोडून दिले गेले असे मानले जाते.

स्टेस्सड ॲसेट मॅनेजमेंट लार्ज शाखा : इंडियन बँक. मित्तल चेंबर्स. ७३. ७वा मजला. बजाज भवन जवळ, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, मेल आयडी: nbai@indianbank.co.in

इंडियन बैंक

शुध्दिपत्र मे. जयलॉन इंपेक्स इंडिया प्रा. लि. च्या संदर्भात फ्री प्रेस जर्नल (मुंबई) दिनांकित ०६.०८.२०२३ (पान क्र. १२) आणि नवशक्ती दिनांकित ०६.०८.२०२३ मध्ये प्रकाशित ३.०८.२०२३ दिनांकित ई लिलाव विक्री सूचना त्यामधील नमूद मालमत्तेसाठी अपरिहार्य कारणांमुळे **मागे घेण्यात आले आहे.** सही/

प्राधिकृत अधिकारी

Indian Bank

डाईश बँक एजी

जोडपत्र IV (नियम ८(१)) कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी डॉईश बँक एजी, इंडिया (बँक) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे : येथे बी१, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००६३ यांनतर बँक असे उल्लेखित) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ऍक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक १६ मे. २०२३ रोजी एक मागणी सचना जारी करून श्री. प्रकाश कुमार आणि सौ. रिंकी प्रकाश कुमार (कर्जदार / सह-कर्जदार) ह्यांना सूचनेत नमूद थकीत रक्कम १५/०५/२०२३ रोजीस **रु. ३,६७,१८,०७५/- (रुपये तीन कोटी सदुसष्ट** लाख अठरा हजार पंच्याहत्तर पैसे मात्र) आणि वरील सदर रक्कमेवरील संपार्श्विक दराने पुढील व्याज, डेली बेसिसवर त्यानंतर प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंतचे उपार्जित आनुषंगिक खर्च, परिव्यव्य, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परतफेड करण्यात वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः वरील नमूद कर्जदार ' सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक/अन्वयिक कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ ऑगस्ट, २०२३

विशेषत: कर्जदार / सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार बँकेच्या रक्कम १५/०५/२०२३ रोजीसप्रमाणे रु. ३,६७,९८,०७५/- (रुपये तीन कोटी सदुसष्ट लाख अठरा **हजार पंच्याहत्तर पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ऍक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

तारण मत्ता: घर क्र. ०३, डी विंग, विनी गार्डन्स -॥, मंडपेश्वर, संतोषी माता रोडलगत, दहिसर पश्चिम, मुंबई ४०० ०६८ धारक निवासी मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांक: २३.०८.२०२३ रोहन पायेलकर प्राधिकृत अधिकारी, डॉईश बँक एजी

फ्यचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड. लगत. जोगेश्वरी पर्व मुंबई - ४०००६०, फोन : ०२२-४०५५२२००, फॅक्स : ०२२-४०५५२२०१ ईमेल : info.fmnl@futuregroup.in, वेबसाईट : www.fmn.co.in

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

सचना यादारे देण्यात येते की. कंपनीच्या सभासदांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही कंपनी अधिनियम, २०१३, निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर्स म्हणजेच २०/२०२०, २२/२०२० ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, १०/२०२१, २०/२०२१, ३/२०२२ आणि १०/२०२२ आणि निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर्स आणि सर्व इतर प्रयोज्य कायद्यांच्या अनुपालनांत सदर एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फर

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. २.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. -वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात त्यांचे शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीकडे त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदांना rnt.helndesk@linkintime.co.in येथे कंपनीचे शेअर टान्स्फर एजंट. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.

वार्षिक अहवालासाह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.fmn.co.in स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

तभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर दुरस्थरित्या त्यांचे तदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यम आणि प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी ऱ्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थ मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. सभासदांना असा तपशिल प्राप्त करण्यासाठी www.fmn.co.in ला भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.

एजीएमची सूचना यथावकाश त्यांच्या ईमेल पत्त्यावर प्रयोज्य कायद्यानसार कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात

फ्यचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड करित अनिल चेरियन

ठिकाण : मंबर्ड दिनांक : २२ ऑगस्ट, २०२३

जाहीर सूचना

हेड-लिगल आणि कंपनी सेक्रेटरी

सचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनी कायदा १९५६ च्या तरतुर्दीनुसार अंतर्भुत आणि

नोंदणीकृत आणि कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदींनुसार अस्तित्वात असलेल्या समजल्या जाणाऱ्या किस्टोन रिअल्टर्स लिमिटेडच्या नामाधिकाराची चौकशी करण्याचे निर्देश आम्हाला देण्यात आले आहेत, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय ७०२, नटराज, एम. व्ही. रोड जंक्शन, नेस्टर्न एक्स्प्रेस हायने, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे आहे, सदर परिसर

दिनांक: २३.०८.२०२३

(खाली परिभाषित केल्याप्रमाणे) वाटप. विक्री. हस्तांतरण. देवाणघेवाण. असाइनमेंट. बोजा या मार्गाने सर्व आणि कोणत्याही व्यक्ती/ज्यांच्याकडे सदर जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणताही हिस्सा. हक्क, नामाधिकार, लाभ, व्याज, दावा, हरकत किंवा मागणी असेल, गहाण, प्रभार, विकास हक, भेटवस्तू, ट्रस्ट, वारसा, व्यवसाय, ताबा, भाडेपट्टा, पोटभाडे, परवाना, भाडेपट्टा, उप-लीज, धारणाधिकार, सुखसोयी, आउटगोइंग, देखभाल, मृत्युपत्रीत दान, करार किंवा अट, त्याग किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे वाटप पत्र, विक्री करार, किंवा इतर कोणताही करार, करार, दस्तऐवज ज्यात कन्व्हेयन्स डीड, लेखन, तयार करणे, मृत्युपत्रीत दान, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट, खटला हुकूम किंवा कोणत्याही प्राधिकरणाचा आदेश, न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवादाचा निवाडा, किंवा अन्यथा कोणताही प्रकार असो, याद्वारे विनंती केली जाते की सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत मे. वाडिया घांदी आणि कंपनी, दसरा मजला, एन.एम. वाडिया बिल्डिंग, १२३, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००**१, <u>jasmine.shelh@wadiaghandy.com</u> या** ईमेलसह येथे त्यांच्या कार्यालयात अधोस्वाक्षरीकाराकडे कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरूपात कळवावे, कसूर केल्यास असे गृहित धरले जाईल की या जागेच्या संदर्भात कोणतेही दावे नाहीत आणि असा कोणताही हिस्सा, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा सदर जागेच्या संदर्भात मागणी माफ केली गेली आहे आणि/किंवा सोडली गेली आहे असे मानले

(सदर परिसर)

"रुस्तमजी सीझन्स" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पातील विंग "डी" मधील खालील निवासी युनिट्स, वांद्रे गावातील संबंधित सीटीएस क्र. ६४८ आणि ६४८/१ ते ६ असलेल्या सर्व्हे क्र. ३४१ (भाग) वर बांधण्यात आले आहेत, ज्याचे आकारमान मोजमापित १५,४४५.०८ चौरस मीटर्स आहे. (म्हाडाच्या नोंदीनुसार) महानगरपालिका "एच" प्रभाग पूर्व मध्ये गांधी नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ येथे स्थित आणि वसलेली आहे:

अनु.	युनिट क्र.	रेरा चटई क्षेत्र	अनु.	युनिट क्र.	रेरा चटई क्षेत्र
क्र.		(चौरस फूट)	क्र .		(चौरस फूट)
१.	२०१	१,०५७	ર ૡ.	८०६	१,०५७
۶.	३०१	१,०५७	२६.	३०५	१,००४
₹.	308	१,००४	२७.	६०८	१,०५७
٧.	४०१	१,०५७	२८.	६०५	१,००४
۷.	808	१,००४	२९.	७०६	१,११४
٦. ६ .	६०१	१,०५७	₹٥.	७०५	१,००४
٩٠ ७.	£08	१,००४	३१.	८०५	१,००४
۷.	७०१	१,०५७	३२.	९०५	१,००४
۶.	908	१,००४	३३.	११०६	१,११४
१०.	८०४	१,००४	₹४.	११०५	१,००४
११.	११०४	१,००४	३५.	१२०५	१,००४
१२.	१२०४	१,००४	३६.	१४०५	१,००४
१३.	१४०४	१,००४	३७.	१५०८	१,०५७
१४.	१५०४	१,००४	३८.	१५०५	१,००४
१५.	१६०४	१,००४	३९.	१७०६	१,१४४
१६.	१७०१	१,०५७	٧٥.	१७०५	१,००४
१७.	१७०४	१,००४	४१.	१८०८	१,०५७
१८.	१८०४	१,००४	82.	२००५	१,००४
१९.	१९०१	१,०५७	४३.	२२०८	१,०५७
२०.	१९०४	१,००४	88.	२२०६	१,१४४
२१.	२००४	१,००४	४५.	२२०५	१,००४
२२.	२२०२	१,१४१	४६.	२३०७	१,१४१
२३.	२०८	१,०५७	४७.	२३०५	१,००४
28.	२०६	१,१४४	एकूण	क्षेत्र	४८,८५१

दिनांकित २३ ऑगस्ट, २०२३

वाडिया घांदी आणि कंपनी करिता जास्मिन काचालिया भागीदार IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R. A. E. & R. SUIT NO. 119 OF 2018

HRI SALIM HAJI ABDUL VOHRA aged about **63** years, Occ.: Business Residing at Plot No.**53/A**, Pushpa Park, Road No.4, Daftary Road, Malad (East), Mumbai-400097.

V/S. . SHRI ABDUL GANI MOHAMMAD USMAN Mumbai Inhabitant, Residing at

Flat No. 510, 5th floor, Umara Park B Wing, Building No.3,Pathanwadi, Malad (East), Mumbai-400097 2. MR. JAMTARAM DEVAI (Full name not known) Age & Occ.: Not Known, Adult, Mumbai

Inhabitant, Residing at Room No.4,

Salim Haii Abdul Chawl, Islampura

Kurar Village, Malad (East), Mumbai- 400097

The Defendants No.2 abovenamed, Whereas the Plaintiff abovenamed ha stituted the suit against the Defendan

oraying therein that the defendants be dered and decreed to handover to the plaintiff the vacant and peacefu ossession of the suit premises viz Room No. 4, admeasuring 10' x 16' ituated on the land bearing Survey No. 23, Hissa No.1/1 and corresponding C.T.S. No. 355 (pt) of village Malac aluka Borivali, M.S.D. lying and being i the area known as Salim Abdul Chaw Islampura, Kurar Village, Malad (East), Mumbai 400097 to the plaintiff and for

You are hereby summoned to file you Vritten Statement with a list of August, 2023 at 02.45 P.M. and appear efore the Court Room No. 32 in person or by a duly authorized Pleader of the Court, duly instructed and able to answe all material questions relating to the sui You will bring with you or send by you Pleader, any documents in which you ntend to rely in support of your defend and you are hereby required to take notice that in default of filing the Writte Statement or your appearance on the lay before mentioned, the suit will be eard and determined in your absence.

Given under my hand and the Seal of this Hon'ble Court, SEAL this 11th day of July, 2022

ate:17/08/2023 Atul. G. Rane

Additional Registrar

फॉर्म डब्ल्यूआयएन १४ (कंपनीज् (वायंडिंग अप) रुल्स, २०२० च्या नियम १०० ला अनुसरुन) सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणार न्यायालय-IV. मंबर्ड खंडपीठ. मंबर्ड सीपी-७१८/एमबी/२०२०

च्या प्रकरणात: कंपनी अधिनियम, २०१३ कलम २७१ ते २७३ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियमावली , २०१६ आणि

च्या प्रकरणातः इम्पेटस मार्कट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जिचा सीआयएन: यु५१९००एमएच१९९९पीटीसी-१२११९१, कंपनी अधिनियम, १९५६ आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या तरतुदींच्या अंतर्गत

स्थापित कंपनी आणि

च्या प्रकरणात कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम ३७१(ए) आणि २७२ च्या तरतदींच्या अंतर्गत सन्माननीय न्यायाधिकरणाद्वारे कंपनी समापनाचे निराकरण करण्यासाठी इम्पेटस मार्कट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जिचा सीआयएन: यु५१९००एमएच१९९९पीटीसी१२११९१ च्या सभासदाँद्वारे मंजुर दिनांक ०८ सप्टेंबर

२०२१ रोजीचा विशेष ठराव. **इम्पेटस मार्कट्रेड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड,** कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत शेअर्सद्वारे प्रायव्हेट . लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय स्थित आहे, दुकान क्र. ४६,

तळ मजला, बाबा हाईटस्, विरार लिंक रोड, विरार सिटी, वसई, पालघर, ठाणे. महाराष्ट्र ४०१२०३.

सीआयएन: यु५१९००एमएच१९९९पीटीसी१२११९१ ...याचिकाकर्ता कंपर्न समापन आदेशाची सूचना दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या वरील प्रकरणातील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई

खंडपीठाद्वारे घोषित आदेशा द्वारे हे आदेश देण्यात येतात की, वरील नावाची कंपनी ही कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतदींच्या अंतर्गत समापित करण्यात यावी. याचिकाकत्यांकरिता प्रतिनिधी

इम्पेटस मार्कट्रेड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

जयपाल सिंग, प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता ४०४. श्याम नगर. एनएक्स-ए. इंदोर-४५२०१

भाईंदर पश्चिम शाखा: दुकान क्र. १५, १६, १७, विशाल बिल्डिंग, स्ट्रिम कॉल सेंटर आणि मॅक्सस मॉल समोर बैंक ऑफ इंडिया BOI टेंबा हॉस्पिटल रोड. भाईंदर पश्चिम. जि. ठाणे-४०११०१. दू.: २८१८८५९० फॅक्स: २८१८८५८७ erWest.MumbaiNorth@bankofindia.co.i

कब्ज़ा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ चे २००२) आणि कलम १३ (२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३१-१०-२०२२ रोजी मागणी सूचना आणि दिनांक १४-१२-२०२२ रोजी वृत्तपत्र प्रसिध्दी जारी करून कर्जदार श्री. हरीश सुंदर सिंग रावत यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २१,५७,४६९.४४ सह संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्यंत त्यावरील पढील व्याज आणि खर्च दिनांकित २६-१०-२०२२ या रकमेची परतफेड सदर सूचना

प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या नियम ९ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन २१ ऑगस्ट, २०२३

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया शाखेच्या रक्कम रु. २१,५७,४६९.४४) आणि त्यावरील व्याज दिनांकित २६.१०.२०२२ पर्यंत या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ००३, तळ मजला, ए विंग, गीता सरोवर सीएचएसएल, फ्लायओव्हर ब्रिज जवळ, मीरा-भाईंदर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०११०५ **येथील मिळकतीचे** ते सर्व भाग

दिनांक: २१.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी, ठिकाण : भाईंदर पश्चिम बँक ऑफ इंडिया

इंडियन बैंक Indian Bank

ALLAHABAD

जोगेश्वरी पश्चिम शाखा: १ला मजला, हीना शॉपिंग आर्केड, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२. दुरध्वनी: (०२२) २६७९१०६५, २६७९७४९१, फॅक्स: (०२२) २६७९५१६८

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **इंडियन बँकचे प्राधिकृत अधिकारी** या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट आणि कलम् १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून दिनांक १७/०३/२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ. सुदेश संजय सेठी आणि श्री. आयुष संजय सेठी (कर्जदार) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. ४७,५६,४९६/ - (रुपये **सत्तेचाळीस लाख छपन्न हजार चारशे शह्याण्णव मात्र)** या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्य तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करू दिनांक १७ ऑगस्ट. २०२३ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **इंडियन बँक** यांस रक्कम **रु. ४७.५६.४९६** / (रुपये सत्तेचाळीस लाख छपन्न हजार चारशे शह्याण्णव मात्र) आणि व्याज आणि मागणी सूचनेच्य तारखेपासून अन्य प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे

कर्जदाराचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव मरोशी रॉयल पाल्म इस्टेट, युनिट क्र. २६ जवळ, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६५ च्या सर्व्हे क्र. १६९, सीटीएस क्र. १६२७ येथे स्थित गोल्डन इसले को.ऑप.हौ.सोसा.लि. अशा ज्ञात उत्तरः इतर बिल्डिंग, दक्षिणः रोड, पूर्वः इतर बिल्डिंग, पश्चिमः सुमीत अपार्टमेंट.

दिनांक : १७.०८.२०२३

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

जाहीर नोटीस **Public Notice** सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, गावमीजे चळणे, तालका वसई, जिल्हा पालघर Notice is hereby given to the public at येथील बिनशेती सर्वे नं ४१/२/अ, क्षेत्र large that Mrs. Jeanette Constance 0.0५.१० हे . आर .ची .मी. आकार रू . 0.३६ D'Souza alongwith Mrs. Janice C Fernandes, held 5 (Five) fully paid-पैसे व सर्वे नं \cdot ४१/४, क्षेत्र o.oo.८cup shares of the face value of Rs.50/-हे आर चौ भी पोट खराबा 0.00.२0 (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers 001 to 005 (both हे . आर . चौ . मी आकार रू . ० .०८ ह्या मिळकर्त श्री . पायस फान्सीस मिरांडा ह्यांच्या मालकीची व inclusive) (hereinafter referred to as कब्जेवहीवाटीची मिळकत आहे . सदरची मिळकर्त the "said Shares") comprised in original Share Certificate No. 1 dated विकसीत करणार असून, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या कडून विकास परवानर्ग 6 April 1994 (hereinafter referred to as the "said Share Certificate") issued by घ्यावयाची आहे. सदर मिळकती बावत शिर्षक पत्यापन करावयाचे आहे . तरी ही ह्या मिळकतीत Society Limited bearing Reg. No. BOM HSG / TC / 5588 / 91 - 92 / 91 कुणाही इसमांचा दान, वक्षीस, करार, फरोक्त वापरवहिवाट, कब्जा, भाडेपटटा व कुळ आदी व (hereinafter referred to as the "said अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी Society") and that my client viz. Mrs Janice C. Fernandes having corresp-त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत Two) Co-operative Housing Society म्निस्वाक्षरीकारांच्या जे आर ए लॉ असोशिएटर Limited, Plot No. 42 (Old No. 28), St. एल \cdot एल \cdot पी, वी/२ \mathbf{o} २, दुसरा माजला, वी विंग केणी आर्केड, स्टेला पॅट्रोल पंपच्या मागे, वरामपुर 400 050 is unable to trace the original वसई रोड (प .) ता . ः वसई जि . ः पालघर, ४० of the said Share Certificate and accordingly she has intimated to the २०२, या पत्यांवर कळवावी . सदरची लेखी हरकत said Society and police authorities that जर कागदपत्र। सोवत नसेल तर सदर हरकत अमान she has lost / misplaced the same. As करण्यात येईल व कोणाचीही कोणत्याही प्रकारर्च a part of the process for applying for

Dilkhush (Two) Co-operative Housing

ondence address at 101, Dilkhush

Paul Road, Bandra (W), Mumbai

issuance of duplicate of the said Share

Certificate from the said Society, my

client has instructed me to issue this

public notice inviting from the public at

large for any claims or objection

towards the activity of the said Societ

issuing duplicate of the said Certificate

in the name of my client in lieu of the

lost / misplaced original of the said

Certificate, which claims or objection

are to be intimated in writing to the

undersigned within 14 (fourteen

hereof, failing which, any such alleged claim or objection shall be

deemed to have been waived

abandoned /not in existence and the

said Society shall complete the process

of issuing the duplicate of the said Share

Dated this 23rd day of August 2023

Mrunal Anil Surana

Advocate Bombay High Court,

105, Gundecha Chambers,

Nagindas Master Road,

Near Flora Fountain,

Fort. Mumbai - 400 001.

Email: suranmrunal@gmail.com

Certificate to my client.

Place: Mumbai

from the date of publication

ॲड . अजय मायकल कोरीया जे . आर . ए . लॉ . असोशिएटस एल . एल . पी तर्फे भागीदार

हरकत नाही असे समजण्यात विर्इल

सूचना

रूचना याद्वारे देण्यात येत आहे की**, डियाजिओ** ्र डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि डियाजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी २०२३ चा कंपनी याचिका क्र. ९२ नॅशनल कंपनी लॉ टिब्यनल. मंबई खंडपीठासमोर डियाजिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि डियाजिओ इंडियाच्या एकत्रीकरण आणि व्यवस्थेच्य . योजनेला मंजरी मागितली आहे. अधिक विशेषतः खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केले आहे. सूचना याद्वारे दिली जाते की, कंपनी याचिका क्र. ९२ चे २०२३, दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी माननीय राष्ट्रीय कंपनी कायटा मंबर्द खंडपीठ न्यायाधिकरणासमोर अंतिम सुनावणीसाठी सूचीबद्ध केली

—— सूचना याद्वारे देण्यात आली आहे की, प्रस्तावित तडजोड आणि/किंवा व्यवस्थेच्या संदर्भात. अंतिम सुनावणीच्या तारखेपूर्वी ट्रिब्युनलमध्ये सादरीकरण केले जाऊ शकते. अंतिम सनावणीच्या तारखेपर्वी न्यायाधिकरणाकडन कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, असे मानले जाईल की तड़जोड़ किंवा व्यवस्थेच्या प्रस्तावित योजनेवर कोणतेही प्रतिनिधित्व आणि/किंवा आक्षेप नाहीत. परिशिष्ट

जाईल.

कंपनी कायदा. १९५६ च्या तरतदींनसार प्रमाविष्ट केलेली कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय यनिट क्र. ए-२६०१. २६वा मजला. विंग ए. मॅरेथॉन फ्यचरेक्स. एन एम जोशी मार्ग. लोअर परेल, मुंबई ४०००१३, महाराष्ट्र येथे आहे

डियाजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा. १९५६ च्या तस्तुदींनुसार

समाविष्ट कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय यनिट क्र. ए-२६०१. २६वा मजेला. विंग ए. ु मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३, महाराष्ट्र येथे आहे. नवीन जैन

प्तंचालक आणि अधिकृत स्वाक्षरीकार डियाजिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि डियाजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

जाहीर सूचना तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि स्वर्गीय श्री. क्लॅरी गॅस्पर रॉड्रीग्युज ज्यांचे १३ मे, २०१९ रोजी निधन झाले त्यांचे एकमेव वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी असलेले (१) सौ. सारा क्लॅरी रॉड्रीग्युज, (२) श्री. कॅशिअन क्लॅरी रॉड्रीग्युज; आणि (३) श्री. कोलिन क्लॅरी रॉड्रीग्युज यांच्याकडून अंधेरी कुर्ला रोड, इकरा स्कुलच्या समोर, जेरी मेरी, साकी नाका, मुंबई ४०००७२ येथे स्थित आणि तालुका कुर्ला मुंबई उपनगर विभाग येथील गाव मोहिलीच्या सी.टी.एस. क्र ६३७ धारक रिक्त फ्रीहोल्ड जमीन मोजमापित १२३९.८० चौ. मी. किंवा तत्समच्या त्या सर्व भाग आणि विभागांच्या संदर्भातील खालील मूळ दस्तावेज हरवले आणि गहाळ

१. धिरजलाल शंभुलाल उपाध्याय आणि इतर . यांच्या नावातील मग्दालेने बेनेडिक्ट रॉड्रीग्युज आणि इतर यांच्याद्वारे निष्पादित १९६३ च्या अनु क्र. बीएनडी - २२५७ अंतर्गत वांद्रेच्या उप-प्रबंधकांसह रीतसर नोंदणीकृत दिनांक २६ सप्टेंबर, १९६३ रोजीचा करार.

२. धिरजलाल शंभुलाल उपाध्याय आणि इतर यांच्या नावातील निकोलस रॉड्रीग्युज यांची विधवा पत्नी फ्रान्सिस आणि इतर यांच्याद्वारे निष्पादित १९६३ च्या अनु क्र. बीएनडी -२२५८ अंतर्गत वांद्रेच्या उप-प्रबंधकांसह रीतसर नोंदणीकृत दिनांक २६ सप्टेंबर, १९६३ रोजीचा करार.

३. धिरजलाल शंभुलाल उपाध्याय आणि इतर यांच्या नावातील जोसेफ रॉड्रीग्युज यांची विधवा पत्नी ऍना आणि इतर यांच्याद्वारे निष्पादित १९६३ च्या अनु क्र. बीएनडी -२७७७ अंतर्गत वांद्रेच्या उप-प्रबंधकांसह रीतसर नोंदणीकृत दिनांक २८ नोव्हेंबर, १९६३ रोजीचा करार.

४. धिरजलाल शंभुलाल उपाध्याय आणि इतर यांच्याद्वारे निष्पादित दिनांक २० सप्टेंबर, १९६३ रोजीचा सेटलमेंटचा विलेख.

 द इंडो-बर्मा पेट्रोलियम कंपनी लि. च्या नावातील धिरजलाल शंभुलाल उपाध्याय आणि इतर (शंभुलाल मोरारजी उपाध्यायचे विश्वस्त आणि मातुश्री प्रेमबाई शंभुलाल उपाध्याय ट्रस्ट) यांच्याद्वारे निष्पादित १९६५ च्या अनु क्र. बीओएम/आर/५४९ अंतर्गत उप-प्रबंधक मुंबईच्या कार्यालयात रीतसर नोंदणीकृत दिनांक १७ फेब्रुवारी, १९६५ रोजीचा भाडेपटटा विलेख. ६. शहर सर्वे ऑफिसर कुर्ल्याकरिता

शंभुलाल मोरारजी उपाध्याय आणि मातुश्री प्रेमबाई शंभुलाल उपाध्याय ट्रस्ट यांच्याकरिता आणि वतीने नियुक्त विकलांप्रमाणे क्लॅरी गॅस्पर यांच्याद्वारे बनलेला दिनांक १२ मार्च, २००८ रोजीचा अर्ज.

कोणत्याही व्यक्तीकडे वरील सदर दस्तावेजांचा ताबा असल्यास किंवा सदर मिळकतीच्या संदर्भात प्रभार. गहाण किंवा कोणत्याही प्रकारच्या तारणाच्या मार्गे कोणताही दावा असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा पत्ता अपेक्स चेंबर्स, ३रा मजला, ७५ जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ (ईमेल: kmerchant@alpindia.com) येथे सदर तारखेपासून १० दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, कोणतेही तसे दावे त्यागित आणि परित्यागीत समजले जातील आणि वरील सदर दस्तावेज हरवले आहेत / गहाळ झाले आहेत असे गृहीत धरले जाईल. सदर दिनांक २२ ऑगस्ट, २०२३.

> मे. ऍपेक्स लॉ पार्टनर्सकरिता कैझार मर्चंट

> > भागिदार

is now 94 years old!

The spirit of

Mumbai

FREE PRESS JOURNAL

www.freepressiournal.in

जाहीर नोटीस तमाम सर्व लोकांस कलविण्यात येते की भीजे

पाये, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील

जिमन सर्व्हे नं. ४७/१/अ, क्षेत्र ०-४३-२० हे आर.प्रती. ४८/३/क, क्षेत्र ०-१६-४० हे आर.प्रती., + पो.ख. ०-००-३० हे आर.प्रती., आकार २.१२ रू. पै. अशी जिमन मिळकत श्री. हेमंत आत्माराम कोंडसकर, श्री. चारूदत्त आत्माराम कोंडसकर, श्री. दिनेश आत्माराम कोंडसकर, श्री. अमोल दामोदर कोंडसकर, श्रीम. शिल्प अरूण कोंडसकर यांचे मालकी कब्जावहीवाटीची असून अशा मिळकतीपैकी अंशतः क्षेत्र आमचे अशिल श्री. संजय सहदेव सिंग, श्री. दिपक मुन्ना यादव यांनी रजिस्टर साठेकरार/ खरेदीखताने विकत घेणेची ठरले आहे. तरी सदरहु जिमन मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारे मालकी हक्क. वारस, बक्षिस, हवाला, गहाण, दान, तारण, भाडेपट्टा, विश्वस्त, देखभाल, पोटगी, खरेदी वा विक्रीकरार, विकसनकरार, भाडेकरार वहिवाटीचे वा इजमेंटचे हक्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हितसंबंध वा अधिकार असल्यास सदरह नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांचे आत आम्हाला लेखी पराव्यांनिशी लेखी हरकत नोंदवावी अन्यथा . होणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व हीतसंबंध नाही, असे गृहीत धरून आमचे अशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील, याची कपया नोंद घ्यावी. मुदतबाह्य हरकती वेचारात घेतली जाणार नाहीत.

पत्ताः ११७, पहिला मजला, कोणार्क आर्केड, तहसिलदार कार्यालयासमोर, भिवंडी, जि ठाणे. ४२१ ३०२

श्री. चेतन हेमंत म्हात्रे बी.ए.एल.एल.बी. दिनांक: २३/०८/२०२२

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे राई, (भाईंदर पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे येथील मिळकती जिचा जुना सर्व्हें नंबर १४७, नवीन सर्व्हें नंबर २४, हिस्सा नंबर ५/अ, क्षेत्र २०१०, चौ. मी. असून माझ्या अशिलांनी श्री. महादेव मुकुंद पाटील यांचा सदर मिळकतीतील अविभाजित हिस्सा १/४ (२५ टक्के) म्हणजेच एकूण क्षेत्र ५०२.५० चौ.मी. खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कुणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरह् नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे

असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी. दिनांक: २२/०८/२०२३

सी २०१, शालिनी कॉम्प्लेक्स, दिपक हॉस्पिटल रोड, मिरा रोड (पू.), ठाणे-४०१ १०५ ई-मेल:

hareshshedekar.adv@gmail.com

ॲड. हरेश शं. शेडेकर

जाहीर सूचना

जे संबंधित आहे त्यांना जाहीर सूचना तसेच

सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते कि.

पढील शेअरहोल्डर्सच्या नावो नोंदणीकत ओरिएंटल ऍरोमॅटिक्स लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे १३३, जहांगीर बिलिंडग, २रा मजला, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई, ४००००१ यांचे खालील शेअर प्रमाणपत्र (कंपनीच्या नावातील) त्यांच्याद्वारे हरवले आहे. कमालुद्दीन मरधानी फोलिओ क्र. के प्रमाणपत्र क्र. १५२५३, ४९१२४, ४९१३१, ५३००३, ५३००४, ६६६४३, १११५३०, १११५३१, ११६८८९, ७२७५४, ७२७५४, ७२७५४, ७२७५४ विभिन्न क्रमांक ४०३५८५ ते ४०३६३४, १८७७८६५ ते १८७७९१४, १८७८२१५ ते १८७८२६४, २०३८७६५ ते २०३८८१४, २०३८८१५ ते २०३८८६४, २५७४७०९ ते २५७४७५८, ३७६८०९२ ते ३७६८१४१, ३७६८१४२ ते ३७६८१९१, ४१३२८६९ ते ४१३२९१८, ६७७३३ ते ६७७४४, ८५४२६ ते ८५४३४, १६०५६९ ते १६०५९३, १२६२१५९ ते १२६२१६२ क्युटीवाय ५०, ५०, ५०, ५०, ५०, ५०, ५०, ५०, ५०, १२, ९, २५, ४. जनतेस याद्वारे वरील उल्लेखित शेअर प्रमाणपत्रांसह कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा व्यवहार करण्याविरोधात इशारा देण्यात येतो. कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर प्रमाणपत्रांच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास तसे दावे कंपनी किंवा तिचे प्रबंधक आणि ट्रान्सफर एजंट्स लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड २४७ पार्क. सी-१०१. १ला मजला, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई - ४०००८३ दूर: ०२२ ४९१८६२७० यांच्याकडे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या १५ दिवसांत जमा करावेत. त्यानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल.

ठिकाण : पुणे

कायदेशीर दावेदाराचे नाव

मुनिरा मुराद रामानी

MAHARASHTRA.

Date: 25.08.2023

APPENDIX- IV-A

[See proviso to rule 8 (6)]

Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. [CIN: U65993DL2002PLC115769]

("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is", and "whatever there is" basis on 27.09.2023 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 32,71,011/- (Rupees Thirty Two Lakh Seventy One Thousand Eleven only), pending towards Loan Account No. Y002XII [Old Loan Account No. HHLVSH00427580], by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 18,08,2023 with applicable future interest till 18,08,2023 with applicable future interest.

terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 19.08.2023 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from YOGESHASHOKRAO INGLE and DIPALI YOGESHINGALE.

The old Loan Account along with its underlying security(ies), including the Immovable Property, had been assigned by Indiabulls Housing Finance Ltd. to Indiabulls Asset Reconstruction Co. Ltd. ("HARCL") vide Assignment Agreement dated 31.12.2019. The said Loan Account has been further assigned by IARCL to and in favour of the Secured Creditor, acting as a Trustee of ACRE-102-Trust, vide Assignment

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 304. HAVING CARPET AREA OF 31.75 SQ.MT. (341.76 SQ.FT.) 8

ADDITIONAL FLOWER BED AREA 49.51 SQ. FT. ON 3RD FLOOR, OF BUILDING NO. 07, NAMED 07 IN "DIAMOND RESIDENCY" BELONGING TO "M/S.VIJAY

DEVELOPERS" SITUATED UPON THE LAND ADMEASURING 14,760 SQ.MAT BEARING REVENUE SURVEY NO'S. 51/1, 51/2, 51/3 (Old Survey No. 2/2B, 1/13

2/1, 1/7A-1 & 1/7A1, HEREINAFTER 1/7B3) AND 1/14 LYING BEING AND SITUATED AT VILLAGE-DIKSAL, TALUKA-KARJAT, WITHIN JURISDICTION OF

REGISTRAR AND SUB-REGISTRAR OF ALIBAUG AND KARJAT. DISTRICT

RAIGAD WITHIN LIMITS OF COLLECTOR OF RAIGAD, RAIGAD - 41020

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.acreindia.in; For bidding, log on to www.auctionfocus.in

वसई-विरार शहर महानगरपालिका

ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५

द्रध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६

फॅक्सः ०२५०-२५२५१०७

ई-मेलः vasaivirarcorporation@yahoo.com,

वाहन विभाग, मुख्यालय, विरार पूर्व

जाहीर ई-निविदा सूचना

वसई विरार शहर महानगरपालिका मालकीच्या

१० बस निर्लेखित करणे

वरील कामाचे कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर दि. २८/०८/२०२३ पासून

उपलब्ध होणार आहे. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-

निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED

Regd. Office: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg. Lower Parel (West), Mumbai 400013. | Email Id: info.roc7412@gmail.com

Tel. No. 022 -30036565 Website: www.shikharleasingandtrading in

CIN: L51900MH1984PLC034709

NOTICE REGARDING 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E- VOTING

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of Members of

Shikhar Leasing and Trading Limited will be held on Wednesday, September 27, 2023, a

12:00 P.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai

In accordance with the circulars issued by MCA and SEBI, the Notice of the 39th AGM

along with the Annual Report 2022-23 will be sent by electronic mode to Members

whose e-mail id is registered with the Company or the Depository Participants (DPs

Physical copy of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the financia

year 2022-23 shall be sent to those Members who request for the same. Further the aforesaid documents will also be available on the Company's website at

www.shikharleasingandtrading.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com.

Participation at the AGM: Members are requested to attend Annual General N

3 Manner of registering email addresses for those Members whose email

addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or

for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this

-Members holding shares in physical form are requested to consider converting thei

holdings to dematerialized form. Members can connect with the Company a

info.roc7412@gmail.com or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Purva

Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com for assistance in this

-Members who have not yet registered their email addresses are requested to register

the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India) Private Limited in case the shares are held by them in

Manner of casting vote through Remote e-voting (electronically) and voting

-The Company will be providing remote e-voting facility and voting facility at the AGN

through ballot papers to its members holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023, to cast their votes on the business that will be set

forth in the Notice of AGM. Detailed instructions for casting of the votes through remote e-voting will be provided in the Notes to the AGM Notice.

-Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the

Book Closure Notice: The Register of Members and Share Transfer Registers of the

Company shall remain closed from September 21, 2023 to September 27, 2023 (both

November 3, 2021 and December 14, 2021, Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated

March 16, 2023, with effect from April 1, 2023, has mandated physical shareholders to

submit their PAN, Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and

6. Notice to Physical Shareholders: In supersession of earlier circulars dated

cut-off date (record date) of September 20, 2023, may cast their vote electronically

days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company

400013 to transact business as contained in the notice of the 39th AGM.

1. Dispatch of Notice and Annual Report via e-mail:

through physical participation at the given venue

सही/-

(राजेंद्र लाड)

कार्यकारी तथा प्र. शहर अभियंता

वसई-विरार शहर महानगरपालिका

(मुख्यालय) येथे संपर्क साधावा.

Please Visit our official website

https://mahatenders.gov.in

दिनांक: २५/०८/२०२३

जा.क्र./व.वि.श.म./परिवहन/२२५/२०२३

मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),

AUTHORIZED OFFICER
ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD.
TRUSTEE OF ACRE-102-TRUST

Agreement dated 26.04.2021 read with Rectification Deed dated 26.08.2021. The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 20,00,000/- (Rupees Twenty Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 2,00,000/- (Rupees Two Lakh only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

ead with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Government of India Ministry of Finance and Department of Financial Services. In The Mumbai De'bts Recovery Tribunal No.I 2nd Floor, MTNL Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400 001

RECOVERY PROCEEDINGS NO. 13 OF 2007

EXHIBIT NO. 64

Next Date 13/09/2023 CENTRAL BANK OF INDIA Certificate Holder

VERSUS NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

M/s. Rosal Foods Limited, (Defendant No.1), 1/4-0. Tardeo Air Conditioned Market, Murnbai 400 034

Rohinton J.H.J. Bajina, Flat No.4, 1st Floor, Doctor Building Panthak Baug, Andheri (East), Murnbai 400 069.

Keki J.H. Bajina, Doctor Building, Panthaky Baug, Andheri (East)

Salil Saileshchandra Ghosh,1021, Navjivan Society, Building No.3 Lamington Road, Mumbai 400 008. Saileshchandra Ghosh, No.11-A, Ghose Lane, Kolkata 700 065. Salil Ghosh, 9, Shreema Road, Dum Dum Cannt, Kolkata 700 065.

AND 1021, Navjivan Society, Building No.3, Lamington Road, Mumba Sailesh Chandra Ghosh, No.11-A, Ghose Lane, Kolkata 700 065

M/s. Gujrat State Financial Corp. Neptune Tower Building, 1st Floor Ashram Road, Ahmedabad 389 009.

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in Original Applicant No.2243 of 2000 to pay to the Applicant Bank a total sum of Rs.73.31,704.81/- (Rupees seventy-three lac thirty one thousand seven hundred and four and paise eighty-one only with interest and cost

Whereas you have not paid the amount and the undersigned ha attached the under mentioned property and ordered its sale.

You are hereby informed that the Scheduled Property has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges claims or liabilities attaching to the said property or any portion thereof. SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of land bearing revenue survey No.74 and 76/3. of Mauje Toomb Village of Umergaon Taluka District Bulsar, admeasuring about 60,000/- square yards along with factory building and staff quarters admeasuring 29,000/- sq.ft. Given under my hand and seal of the Tribunal on this 11th day of August 2023.



Sd/-(AJEET TRIPATHI) Recovery Officer,
Debts Recovery Tribunal No.I

Jetking[®]

JETKING INFOTRAIN LIMITED

Corporate Identity Number (CIN): L72100MH1983PLC127133

Registered Office: 434, FLOOR 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (W), MUMBAI-400 015, MAHARASHTRA, INDIA. Tel: +9820009165

Website: www.jetking.com E-mail: investors@jetking.com
INFORMATION REGARDING 39TH (THIRTY NINTH) ANNUAL
GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) /OTHER AUDIO VISUAL MEANS (OVAM) NOTICE is hereby given that the 39TH (THIRTY NINTH) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of JETKING INFOTRAIN LIMITED ("the Company") will be held on Thursday, 21st September, 2023 at 11.30 a.m. (IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business. as set out in the Notice of the 39th AGM which will be e nailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., www.jetking.com and on the website of the Stock

Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e. BSE Limite (at www.bseindia.com) and on the website of National Securities Depositor Limited (at https://evoting.nsdl.com/).
In view of General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circula No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020. Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, and Circular No. 02/2022 dated May 5, 2022, General Circular No. 10/2022 dated

December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR /P/2021/11 dated January 15, 2021, Circular SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022, and Circular SEBI/HO/ CFD/PoD-2/ P/CIR/2023/4 dated January 05 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars" and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations/SEBI Listing Regulations"), the 39th Annual Genera Meeting ('39th AGM') of the Company is being conducted through VC/ OAVM Facility, which does not require the physical presence of members at a commor venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financia

In compliance with the above MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website (at www.Jetking.com), on the websites o the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e. BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of National Securities Depository Limited (at https://evoting.nsdl.com/). Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from National Securities Depositories Limited (NSDL), the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAN shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the

Manner for registering/updating email addresses:

their e-mail ID registered, as follows

 Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Link Intime India Pvt. Ltd. on its website (a https://www.linkintime.co.in/) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and selfattested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card Passport) in support of the address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholde may write to investors@jetking.com or mt.helpdesk@linkintime.co.in Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions which are set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physica mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses wi be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website <u>www.jetking.com</u>. Final Dividend and Book Closure:

The register of Members and Share Transfer Books of the Company will remai closed from Friday, September 15, 2023, to Thursday, September 21, 2023 (both days inclusive) for the purpose of the 39th AGM of the Company For Jetking Infotrain Limite

Date: 26/08/2023

Deepesh Shah (Company Secretary)



PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED Regd. Office Address:- Unit No. 601, 6th Floor, Amiti Building, Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S. Marg, Kurla West, Mumbai- 400070 CIN: U65910MH1984PLC032639

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Piramal Capital & Housing Finance Ltd (Formerly known as Dewan Housing Finance Corporation Limited) a Housing Finance Company registered with National Housing Bank (NHB), having its registered office at Unit No. 601, 6th Floor, Amiti Building, Agastya Corporate Park, Kaman Junction, LBS Marg, Kurla West, Mumbai- 400070, intends to close one of its branch cated at H.No. 23/1/E, 1st Floor, Sai Niwas, Opposite Deepak Hotel, Khopoli 410203, Maharashtra, and the same shall be shifted to Shop No. 1 & 2, 1st Floor, B K Complex, CTS No. 3909 To 3916, Khopoli Bazarpeth, Khopoli, Khalapur, Raigac 410203, Maharashtra. w.e.f. 25/11/2023.

The customers who are being serviced from the location which is being closed will be erviced from the new location from 25/11/2023 onward. All the concerned persons are requested to take note of same

Date: 26/08/2023

For Piramal Capital & Housing Finance Ltd

	FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST					
	(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016					
	RELEVANT PAR	RTICULARS				
1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP no	Majestic Research Services and Solutions Limited L72200KA2012PLC063818				
2.	Address of the registered office	2 nd Floor, Kalpak Arcade, No. 46/17, Church Street Bangalore KA 560001 India				
3.	Address of the Corporate Office	C-509, 5th Floor, Kanakia Zillion, Gateway to BKC LBS Marg, Kurla (West) Mumbai MH 400070 India				
4.	URL of website	https://mrssindia.com				
Details of place where majority of fixed assets are located		Mumbai, Maharashtra				
6. Installed capacity of main products/ services		Not applicable				
7.	Quantity and value of main products/ services sold in last financial year (As per Annual Report for the financial year 2020-21)	Sales of Services amounting approx. Rs. 57.24 Crores				
8.	Number of employees/ workmen	0 (not known)				
9.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	email at: ipvin.mrssl@gmail.com				
10.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at	Details can be sought in electronic form by email at: ipvin.mrssl@gmail.com				
11.	Last date for receipt of expression of interest	11 th September, 2023 up to 17:00 Hours (earlier 14th August 2023)				
12.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	21 th September, 2023 (earlier 21 st August, 2023)				

Date: 26th August, 2023 Place: Surat

13 Last date for submission of objections to

14. Process email id to submit EOI

RP for M/s. Maiestic Research Services and Solutions Limited IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00185 /2017-18/10364

ipvin.mrssl@gmail.com

26th September, 2023 up to 17:00 Hours

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari-Vikhroli Link Road Jogeshwari East, Mumbai – 400060. **Tel:** 022 – 40552200. **Fax:** 022 – 40552201.

Email: info.fmnl@futuregroup.in / Website: www.fmn.co.in NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Friday, September 22, 2023 at 2:00 p.m. through /ideo Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, General Circulars issued by Ministry o Corporate Affairs (MCA) viz. circular no. 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021 0/2021, 20/2021, 3/2022 and 10/2022 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") and SEBI circular dated anuary 05, 2023 and all other applicable laws to transact the business as set forth in th Notice convening the said AGM.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ('the Act'), rules made hereunder, Regulation 36 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting (SS-2), the notice of AGM setting out the business to be transacted there at with Annual Report of the Company for the financial year ended on March 31, 2023 have een dispatched electronically via e-mail to all the Members whose e-mail addresse are registered with the Company/Registrar and Transfer Agent or Depositories or

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register o Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday September 16, 2022 to Friday, September 22, 2022 (both days inclusive) for th purpose of AGM

n compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as mended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the remote e-voting facility to members to cast their vote electronically through electronic voting system of National Depository Services Limited ("NSDL") ("remote e oting"). All members are informed that:

All the businesses as stated in the notice of AGM will be transacted through voting b

The remote e-voting period shall commence on Tuesday, September 19, 2023 at 9:00 am and will end on Thursday, September 21, 2023 at 5:00 pm. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 15, 2023.

The persons who acquire shares and become members of the Company after dispatc of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. September 15, 2023 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of AGM and on website of NSDL https://www.evoting.nsdl.com.

The members may note that: a. Once the e-vote on the resolution is cast by the members, may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cas

b. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.

If you have not registered your email address with the Company/Depository(ies), yo may follow the below instructions for obtaining the login details for e-voting:

hysical Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company I ink Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in providing folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-atteste

scanned copy of Aadhar Card) for registering email address. Please contact your Depository Participant (DP) and register your ema

address in your demat account, as per the process advised by your DP. For technical assistance regarding VC/OAVM participation in AGM or in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at 022-48867000 and 022-24997000 or send a request to

Mr. Amit Vishal or Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.
The Annual Report along with the Notice is also available on the Company's website a www.fmn.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com spectively and on website of NSDL at www.evoting.nsdl.com

For Future Market Networks Limite

Place: Mumbai Date : August 25, 2023

Anil Cheria Head - Legal and Company Secretary

यूनियन बैंक 🕼 Union Bank

REGIONAL OFFICE: The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nasik. 422005 TELEPHONE: (0253) 2317771

Sale Notice for Sale of **Immovable Properties**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the

Secured Creditor i.e. Union Bank of India has been taken into Bank's by the Authorised Officer of Union Bank of India Secured Creditor and will be sold on "As is where is", "As is what is", & "Whatever there is" on 12/09/2023 for recovery of dues mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned borrower (s) & Guarantor(s). The details of Properties, Reserve Price and Earnest money deposit are as follows mentioned hereunder:-

Branch	Name of Borrower, Co-Applicant & Guarantor	Description of immovable secured assets to be sold	Reserve Price	EMD	Possession Type	Amount Due
Nawapur Branch Mr. Vijay kumar Vanji Patil Mrs Sushma Vijay Patil Guarantors: Mr. Bhanudas Dagadu Ramole		Plot No 56,S.No 77/1A1+2+3+4+5 Kasturba Nagar, at Walwadi, Dhule, Tal & Dist Dhule-424002. Area ADM. 170 Sq.Mtr Bounded by: North: Plot No 57, South: Plot No 55, East: S No 77/1B, West: Road	Rs. 21,27,000/-	Rs. 2,12,700/-	Symbolic Possession	Rs. 14,97,647/- as on 20.05.2023 with further interest, cost & expenses
Nandurbar Branch	Borrowers: 1. Mr. Subhash Bulakhi Chaudhari 2. Mrs. Poonambai Subhash Chaudhari Guarantors: Shri Krishna Sakharam Chaudhary	All the piece and parcel of Gram Panchayat property no 260, S No 262, total area 857 sq ft Prop. Total built up area on G.F+F.F= 155.38 sqm, Nalavekhurde, Tal.Nandurbar & construction thereon On the North : Road, On the South : Property of Ratilal, On the East : Property of Jaysh, On the West : Temple	Rs. 13,35,600/-	Rs. 1,33,560/-	Symbolic Possession	Rs. 19,82,952.66/- as on 05.08.2023 with further interest, cost & expenses
Nandurbar Branch	Borrowers: 1.Mr Kalidas Devidas Patil 2.Mrs. Sunanda Kalisdas Patil Guarantors: 1.Mr. Chotulal Bhidas Patil	All the piece and parcel of Gram Panchayat property no 18 at Nalva, Taluka and District Nandurbar, Maharashtra On the North: Fule High School, On the South: Road, On the East: Plot no 8, On the West: Plot no 10	Rs. 6,40,170/-	Rs. 64,017/-	Symbolic Possession	Rs. 9,98,285.4/- as on 05.08.2023 with further interest, cost & expenses
Nandurbar Branch	Borrowers: Mr Dinesh Ashok Patil, Guarantors: Shri Sudam Devidas Patil	All the piece and parcel of Gram Panchayat property no 78 at Kolda, Taluka and District Nandurbar, Maharashtra On the North: Property of others, On the South: Property of others, On the Parts: Road, On the West: Property of others	Rs. 13,97,205/-	Rs. 1,39,720.5	Symbolic Possession	Rs. 10,21,141.15/- as on 05.08.2023 with further interest, cost & expenses

others, **On the East** : Road, **On the West** : Property of others ■ The details of encumbrances, if any known to the Secured Creditor: Not Known to the Bank

■ Last date for submission of EMD: On or before 11.09.2023 before 5 pm ■ Date & Time of Auction: 12.09.2023, 11 am to 5 pm (with 10 min unlimited auto extensions)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in www.unionbankofindia.co.in. OR https://www.ibapi.in For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Date: 24.08.2023 Place: Navapur, Nandurbar

Authorized Officer UNION BANK OF INDIA



मुख्यालय:- मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच टी पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०

महाराष्ट्र शासनाचा अधिकृत उपक्रम

Email:- personnel@maharasjtratourism.gov.in CIN - U99999MH1975SGC018086

महामंडळामध्ये एजन्सीमार्फत विशेष कार्य अधिकारी व सल्लागार या कंत्राटी पदांकरीता दि. १०.०९.२०२३ पर्यंत मागविण्यात येत आहेत. त्याकरिता शैक्षणिक अर्हता, अनुभव, मानधन/वेतन याची माहिती खालीलप्रमाणे आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात महामंडळाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी माहिती व मूळ कगदपत्राच्या छायांकीत प्रती दि. १०.०९.२०२३ पर्यंत वरील पत्त्यावर सादर

> व्यवस्थापक (सा.प्र. १), म.प.वि.म. मुंबई

डीजीआयपीआर २०२३-२४/३११४

SIMMONDS MARSHALL LIMITED Regd. Office: Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC, Bhamboli, Khed, Pune, Maharashtra 410501 Email: secretarial@simmondsmarshall.com Website: www.simmondsmarshall.co

Tel. No. (91-022)- 66337425 / 7426 / 7427 | CIN: L29299PN1960PLC011645 NOTICE TO THE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the 63 rd Annual General Meeting (AGM) of the Members of Simmonds Marshall Limited (the Company) will be held on Thursday, September 28, 2023 at 11.00 a.m. (IST) through Video conferencing ('VC')/other Audio-Visual Means ('OAVM')

facility to transact the business as set out in the Notice convening the AGM.
This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and read with SEBI circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5 2023 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') and other applicable

In compliance with the above MCA and SEBI circulars, the Company will be sending the electronic copy of the Notice of the 63 rd AGM along with the Integrated Annual Report of the Company for FY22-23 to the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents ('RTA')/Depository Participant ('DP'). Pursuant to the above circulars, the requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with. Physical copies of the Annual Report FY22-23 will be sent only to those nembers who specifically request for the same at secretarial@simmondsmarshall.com mentioning their Folio No./DPID and client ID. The Notice of the 63 rd AGM and the Annua Report for FY 2022-2023 will be also available at the website of the Compan (<u>www.simmondsmarshall.com)</u> and BSE Limited (<u>www.bseindia.com</u>). The Company is pleased to provide e-voting facility of CDSL before as well as during the e-

AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure for such remote e-Voting will be provided in the Notice.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY. The detailed instructions pertaining to (a) remote e-Voting before the AGM. (b) e-Voting on the day of the AGM and (c) attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice convening the Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.

> The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, by following the process for registering email address as mentioned below: a) Visit the link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html

o) Select the Name of the Company from the dropdown list: Simmonds Marshall Limited b) Enter the Folio No/DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile no. and e-mai address. Members holding shares in physical form are additionally required to enter one of their share certificate numbers and upload a self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar Card or Passport and front and backside of their Share Certificate. d) The system will send OTP on the Mobile no. and e-mail address

Enter OTP received on Mobile no. and e-mail address The system will then confirm the e-mail address for the limited purpose of service of Notice

f AGM alongwith Integrated Annual Report 2022-23 and e-voting credentials. For Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings

For Simmonds Marshall Limite

Place: Mumbai Date: August 26, 2023 Managing Director

THE COLABA LAND AND MILL CO. LIMITED Registered Office: 1017 Raheja Chamber, 213, Nariman Point,

Mumbai 400 021 CIN: U70100MH1880PLC000039; Phone No: 022-22831137

E-mail ID: clmltd1880@gmail.com / Website: www.clmcl.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 143rd Annual General Meeting ("AGM") of the Members of THE COLABA LAND AND MILL CO. IMITED will be held on September 21st, 2023 at 10:00 a.m. AT 1017, RAHEJA CHAMBERS, 213, NARIMAN POINT, MUMBAI-400 021 to transact theordinary and special businesses as stated in the Notice convening the AGM. As per the various Circular issued by MCA the Notice of the AGM together with the Proxy Form, Attendance Slip Annual Report inter-alia containing Directors' Report, Auditors Reports including Audited Financial Statements of the Company for the Financial Year 2022-23 has been sent to the Members of the Company by e-mail to their registered e-mail addresses and physical copies will be dispatched to other members if Company receive request from the members. The Company has completed the mailing of Notice convening the AGM alongwith the aforesaid Annual Report

on 24th August, 2023. The Members, who have not registered their e-mail addresses so far are requested to register their e-mail addresses with their concerned Depository Participant (in respect of shares held in demat form) or with Satellite Corporate Services Pvt. Ltd., Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company and with the Company at Imltd1880@gmail.com and svloyalka@gmail.com (in respect of

shares held in physical form. Members are hereby informed that the notice of the 143rd AGM and the Annual Report of the Company are also available on the Company's website (www.clmcl.co.in)

Members, Proxies and Authorized Representative are requested to bring the attendance slip, duly completed and signed, to the meeting and hand it over at the entrance.

A Member entitled to attend and vote is also entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and the proxy need not be a Member of the Company. The instrument appointing the proxy, in order to be effective, must be deposited at the Company's Registered Office duly completed and signed, not less than FORTY-EIGHT HOURS before the meeting.

The detailed procedure/instructions for voting, attending AGM and voting during AGM are contained in the Notice of 143rd AGM.

The cut-off date for determining the eligible members for voting is 15th September 2023. The Voting at the meeting shall be conducted by show of hands. Any person who becomes a Member after sending the Notice and Annual Report through e-mail but who holds shares as on cut-off date can attend the AGM. Such Member can exercise his voting right during AGM and send a requisition for a copy of the Annua Report and Notice convening the AGM through e-mail communication to RTA with a copy marked to the Company at clmltd1880@gmail.comand svloyalka@gmail.comalongwith his / her / its relevant particulars i.e. DP ID & Client ID / Folio No.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from September 16th, 2023 to September 21st, 2023 (both days inclusive) for the purpose of

> By Order of the Board FOR THE COLABA LAND AND MILL CO. LIMITED

Place : Mumbai Date 23rd August, 2023

OICICI Bank

DIN: 00016533

For more information please visit : www.clmcl.co.in

Sudarshan V. Loyalka Managing Director

PHYSICAL POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

No.		Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	
	1.	Prakash Ogadramji Prihariya & Kunaram	I

Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) Branch November Mumbai 28, 2019

7,97,710.00/-

SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physical shareholders' Folios pursuant to the said SEBI Circular Physical shareholders are requested to submit the said documents before September BY ORDER OF THE BOARD Vipul Popatlal Chheda Wholetime Director

For Shikhar Leasing and Trading Limited

Date: 25-08-2023 Place: Mumbai

facility at the AGM:

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

Name of the Borrower/ Description of Property/ Date of Possession

Prakash Ogadramji Prihariya & Kunaram Gadramji Prihariya/ (Old DHFL Account Field, Bldg No 3, Nr. Viraj Co./ Tata No. 250009083 and ICICI Bank New LAN No.QZVSI00005020695)

Hat No.QZVSI00005020695 The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : August 25, 2023 Place: Mumbai


Authorized Officer ICICI Bank Limited

www.navshakti.co.in

चांदिवली, खैरानी रोडची वाहतूककोंडी फुटणार रस्त्यास अडथळा टरणाऱ्या ८१५ बांधकामांना नोटीस

मुंबई : चांदिवली येथे डीपी रस्ता ठरणाऱ्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच शिपिंग कॉपेरिशन ऑफ इंडिया (केंद्र सरकार) यांच्याकडून चांदिवलीतील जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर आणि या जागेवरील बाधित बांधकामे हटवल्यानंतर प्रस्तावित रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया देखील जलद गतीने सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे. त्यामुळे चांदिवली, खैरानी रोडची वाहतूककोंडी लवकरच फुटणार आहे.

चांदिवली येथील प्रस्तावित ९० फूट रस्ता (डीपी रोड) हा चांदिवली फार्म मार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी मार्ग यांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.



वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

चांदिवलीतील या ९० फूट प्रस्तावित रस्त्याची लांबी ८०० मीटर, तर रुंदी २७ मीटर असेल. या रस्त्यामुळे चांदिवली विभागातील नागरिकांना वाहतकीसाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे . हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे . पहिल्या टप्प्यात नाहार येथील जागेवरील आणि दुसऱ्या टप्प्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मालकी असलेल्या जागेवरील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे . चांदिवली फार्म आणि डीपी या दोन मार्गांचे काम पर्ण झाल्यानंतर वाहतककोंडी कमी होणार आहे . त्यामुळे एल आणि एस विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असाँ विश्वास उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे यांनी व्यक्त केला .

अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या प्रस्तावित रस्त्याची माहिती घेऊन रस्ते आणि वाहतूक विभागाला तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या. त्यानुसार रस्ते आणि वाहतूक विभागाकडून या कामासाठीच्या जागेची मोजणी करून आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात

मासे विक्रेते, बचत गटांना ही आर्थिक पाठबळ

'प्रधानमंत्री स्वनिधी योजने' अंतर्गत अर्थसहाय्यः , जनजागृतीसाठी मेळावे

मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांनंतर आता मासे विक्रेते बचत गट. अर्धवेळ विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत मासे व्यावसायिक महिला व अर्धवेळ विक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे. या योजनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी केल्या

मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात पथ आहेत. त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र 'प्रधानमंत्री स्वनिधी योजना' राबविण्यात येत आहेत. मुंबईत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ३८ हजार इतक्या अर्जदारांना मिळण्यासाठी शिफारस पत्र मंजूर

जाहीर सूचना

देण्यात येत आहे की श्री बिंदमाधव जी.

देशपांडे हे, टीपीएस , सीटीएस क्र.

१६७७, विलेज विलेपार्ले अंधेरी डिवीजन

पश्चिम झोन ३७/१९९ वरील निर्माण

सीएचएसएल मध्ये स्थित तळ मजल्यावरील

फ्लॅट क्र. ०३ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून

संदर्भित) संदर्भात मालक आहेत.

बिंदुमाधव जी. देशपांडे यांचे निधन झाले

आहे आणि श्रीमती सधा बिंदमाधव देशपांडे

आणि अंजली देशपांडे हे त्यांचे कायदेशीर

वारसदार आहेत आणि सदर फ्लॅट विक्री

करण्यास इच्छुक आहेत व त्याच अनुषंगाने

श्रीमती सुधा बिंदुमाधव देशपांडे यांनी श्री

भावेश के पटेल यांना सदर फ्लॅट विक्री

१३२२७-२०२३ दिनांक ०५.०८.२०२३

अंतर्गत नोंदणीकृत विक्रीसाठी नोंदणीकृत

करार क्रियान्वित केला आहे आणि श्री

भावेश के. पटेल हे सदर फ्लॅट संपादित

करण्यासाठी संबंधित कर्जदाते यांचेकडे सदर फ्लॅट गहाण ठेवन कर्ज सविधा प्राप्त

करण्यास इच्छुक आहेत. अंजली देशपांडे,

कु. मधुरा शंकर रेडकर, कु. माधुरी हेमंत

करमरकर यांनी देखील सदर करारा संदर्भात

श्री भावेश के. पटेल यांचे बाजूने आपली

जर सर्वसाधारण जनतेमधून कोणीही

व्यक्तीचे प्रस्तावित विक्री करिता कोणतेही

आक्षेप असतील तर त्यांनी सदरहू सूचनेच्या

प्रसिद्धीच्या तारखे पासून ७ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारांना समर्थनीय

कागदोपत्री पुराव्यांसह याची लेखी स्वरूपात

माहिती कळवावी अन्यथा आक्षेप, जर

कोणता असेलही, तर ते सोडून दिले

असल्याचे मानले जाईल आणि श्रीमती सधा

बिंदुमाधव देशपांडे या श्री भावेश के. पटेल

यांचे नावे फ्लॅट करण्यासंदर्भात सर्व

बी-१०/४२-४३, खिरा नगर, एस. वी.

रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ४०० ०५४

ईमेल : phz1944@hotmail.com

स्वाक्षरी/-

श्री प्रफुल हीरालाल झवेरी

संपर्क : ९८२१०८८७५६

आवश्यक हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करतील.

ठिकाण : मुंबई, सांताक्रूझ पश्चिम

दिनांक : २६.०८.२०२३

संमती दिली आहे.

स्वनिधी योजनेसाठी येथे अर्ज करा!

संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे . तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे . पथवि-क्रेत्याने स्वतः व्यवसाय करणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेतल्यास "स्वनिधी से समृद्धीतक" या प्रधानमंत्री यांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटुंबास प्राप्त

साधारणपणे एक लाख पथ विक्रेत्यांना विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले घेण्यासाठी गुरुवारी चहल यांनी

करण्यात आले आहे. त्यापैकी आहे. पुढील काळात जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याचा आढावा



बैठक घेतली. या आढावा बैठकीस योजनेचे समन्वयक तथा उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे उप सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.



निवडणुकीचा कार्यक्रम

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३ सं. ५ पर्यंत. (फक्त नोंदणीकृत कार्यालय, मुंबई येथे दाखल

नामांकन मागे घेण्यासाठी अंतिम तारीख शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ सं. ५ पर्यंत श्रीमती थेल्मा मिरांडा सेक्रेटरी जनरल डब्ल्यूआयएए

स्टेट बँक ऑफ इंडिया स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच (०४१०६), सिकंदराबाद

एच क्र. ५-९-७६, २ रा मजला, प्रभात टॉवर, अमरावती एचएसओ समोर, चॅपल रोड, गनफाऊंड़ी,

आम्ही खाते **मे. ॲपेक्स ॲनकॉन प्रोजेक्टस् प्रा.लि.** मधील दिनांक ०७.०८.२०२३ रोजीच्या सरफैसी ॲक्ट, अंतर्गत कलम ८(६) साठी परंतुकांच्या अंतर्गत विक्री सूचनेचा संदर्भ देत आहोत. वरील विक्री सूचना ०९.०८.२०२३ राजी दि न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी) विशाखापटनम आणि इनाडु (तेलपु) विशाखापटनम आणि १०.०८.२०२३ रोजी फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी), मुंबई आणि नवशक्ति (सराठी), मुंबई वृत्तपत्रात प्रकशित झाली ् याच्याशी संबंधित कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की ३१.०८.२०२३ रोजी नियोजित

दिनांक: २५.०८.२०२३

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

दूर.: ९१-२२६१८८४७००

संदर्भात निर्माण केलेले तारण हितसंबंध आणि त्यातील तारणांसह तुमचे नमुद कर्ज खाते/कराराच्या संदर्भात/अन्वये तिचे सर्व हक्क, नामाधिकार हितसंबंध, लाभांसह तुम्ही/सर्वाद्वारे देय आणि थकीत कर्ज इतर बार्बीसह **पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रकशन प्रायव्हेट लिमिटेड** च्या नावे अभिहस्तांकीत केले आहे. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००३ अन्वये पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (पेगासस) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचत सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन प्राधिकत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्य संबंधित मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदार, हमीदार, गहाणदारांना थकीत कर्ज मागणीसाठी ॲक्टच्या कलम् १३(२) मागणी सचना जारी केली होती. वरील संबंधात सदर कर्जदारांद्रारे निष्पादित काही असल्यास अन्य दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज कराराच्य . अंतर्गत देय, वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमुद तारखेपासून सदर मागणी सूचनेतील तपशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात पेगासस ला चुकती करण्यासाठी कर्जदारांना पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे कर्जाच्या थकीत परताव्याकरिता खालील मत्ता या संबंधित कर्जदारांद्वारे पेगासस कडे गहाण ठेवल्या आहेत.

कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव/ कर्ज खाते क्रमांक श्री. रामचंद राजाराम शेलार (कर्जदार आणि गहाणदार), सौ. अंजली विकास मराठे (सह-कर्जदार आणि गहाणदार), सौ. माधुरी भुषण देशमुख (हमीदार), मे. राम ट्रेडर्स प्रोप्रायटर- श्री. रामचंद्र राजाराम शेलार (कर्जदार), श्री. मनिष रामचंद्र धुरी (हमीदार), श्री. श्रध्येश श्रीपत थुल (हमीदार), कर्ज खाते क्र. फ्लेक्सी टर्म लोन- ०१२४०१७०००६३३२८

तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत): नेरळ ग्राम पंचायत जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा रायगडच्या हद्दीत गाव नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे स्थित बिनशेतजमीन धारक सर्व्हें क्र. १६३, हिस्सा क्र. १ए, प्लॉट क्र. १, क्षेत्र ५३१.८ चौ.मीटर्स वर बांधलेले लेक व्ह्य अप लोकॅलिटी मध्ये आशिष संकुल नावे ज्ञात स्किम मध्ये दुसरा मजलावर फ्लॅट क्र. ०९, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६३८ चौ.फू. (बिल्ट अप) चे सर्व ते भाग

जर सदर कर्जदार, हमीदार, गहाणदारांनी वरील सदर नुसार **पेगासस** ला प्रदान करण्यात कसूर केल्यास **पेगासस** खर्च आणि परिणाम अशा सदर कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्यये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही सुरु करेल. कर्जदार, हमीदार आणि गहाणदारांना **पेगासस**च्या पुर्व लेखी सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर तारण मत्ता हस्तांतरित करण्यापासून ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्तीने ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुदी अन्वये किंवा त्या अंतर्गत केलेल्या नियमांचे उद्घंप-केल्यास किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानुसार कारावास किंवा दंडास पात्र राहतील.

दिनांक : २६.०८.२०२३

पेगासस ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड करिता (पेगासस ग्रुप थर्टी फाईव्ह ट्रस्ट २ करीता ट्रस्टी)

तारीख आणि रक्कम

०९.०८.२०२३ आणि

रु. २१,७६,११५.०६/-

CAPRI GLOBAL

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग. HOUSING FINANCE LIMITED लोअर परेल, मुंबई-४०००१३,सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ९बी, २रा मजला,

जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसात करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलमं (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद

301	छारा न्याचा ज्या राखारा राहाराः					
अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना	कब्जाची		
क्र.			दिनांक आणि रक्कम	तारीख		
۶.	(कर्ज खाते क्र. एलएनएचएलपीयुएन००००८१३२	गाव किरकटवाडी, तालुका हवेली, जिल्हा	१३-०६-२०२३	२२-०८-२०२३		
	पुणे शाखा करीता)	पुणे, महाराष्ट्र-४११०२४ जिमन धारक गट क्र.	₹.			
	मोहनलाल कन्हैयालाल यादव (कर्जदार),	२४५ वर बांधकमित समर्थ रेसिडेन्सी, ३रा	१५,०३,२१७/-			
	सौ. ज्योती मोहन यादव (सह-कर्जदार)	मजला, फ्लॅट क्र. ३०४, क्षेत्र मोजमापित ५७३				
l		चौ.फ. चे ते सर्व भाग आणि विभाग.				

ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : २६-०८-२०२३ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) करिता

जाहीर सूचना

माझे अशील हे कंपनीज ऍक्ट, १९५६ अंतर्गत

विधिसंपादित कंपनी ओरिएंटल कॉन्टॅक्टर्स प्रा

लघुवाद न्यायालय, मुंबई येथे

आर.ए.ई. खटला क्र.

(मयत) वय : माहीत नाही.

सोनावाला कम्पाऊंड, ताडदेव,

ताडदेव. मंबई - ४०० ००७.

मुंबई धोबी तलाव, पिकेट रोड,

बी/बी - १२, ४ था मजला,

तोनावाला बिल्डिंग नं. २,

सोनावाला कम्पाऊंड, ताडदेव,

३. श्रीमती गावेर सोराबजी खारोलीवाला

(सोराबजी रुस्तमजी खारोलीवाला यांच्या

सोनावाला बिल्डिंग नं. २, सोनावाला

वय : ४२ वर्षे, स्त्री, पेशा : हेल्थ वर्कर,

शेवटचा ज्ञात पत्ता: फ्लॅट/ब्लॉक क्र.

वय : माहीत नाही, पेशा :माहीत नाही,

शेवटचा जात पत्ता: फ्लॅट/ब्लॉक क्र.

बी/बी - १२, ४ था मजला,

सोनावाला कम्पाऊंड, ताडदेव,

४. दिलनवाझ सॅम्युएल जेना

बी/बी - १२, ४ था मजला,

सोनावाला बिल्डिंग नं. २,

उ . ५. केल्वीन सॅम्यूएल जेना

वय : १५, पेशा : विद्यार्थी

बी/बी - १२, ४ था मजला,

ताडदेव, मुंबई - ४०० ००७.

६. सॅम्यूएल सोमीर कुमार जेना

पेशा : मार्केटिंग रिप्रेन्झेटेटिव्ह

बी/बी - १२, ४ था मजला,

शेवटचा जात पत्ता : फ्लॅट/ब्लॉक क्र.

सोनावाला इस्टेट, सोनावाला कम्पाऊंड,

वरील नामित प्रतिवादी क्र. १ (ए)

ताडदेव, मुंबई - ४०० ००७. ...प्रतिवादी

ज्याअर्थी, वरील नामित तक्रारदारांनी

प्रतिवादींविरोधात वरील खटला दाखल

केला आहे ज्यामध्ये अशी मागणी केली

आहे की, प्रतिवादींना आदेश व निवाडा

देण्यात यावा की त्यांनी तक्रारदारांना

खटल्याशी संबंधित जागा अर्थात

फ्लॅट/ब्लॉक क्र. बी/बी - १२, ४ था

मजला, सोनावाला बिल्डिंग नं. २.

सोनावाला इस्टेट, सोनावाला कम्पाऊंड,

सदर जागा सोडन द्यावी व रिक्त करावी व

तिचा ताबा सुपूर्द करावा तसेच तक्रारीत

मागणी केलेल्या अन्य व पुढील अनुतोषांचे

हे दोषारोप असून तुम्ही वरील नामित

प्रतिवादी यांना आदेश देण्यात येत आहेत की

प्राप्तीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत

तुमचे लेखी म्हणणे सादर करावे व

सन्माननीय न्यायाधीश, न्यायालयीन कक्ष

क्र. ७ मध्ये पीठासीन, २ रा मजला, जुनी

इमारत, लघुवाद न्यायालय, एल. टी. मार्ग,

मुंबई - ४०० ००२ येथे दि. १२.०९.२०२३

रोजी दु. २.४५ वाजता व्यक्तिश: किंवा

वरील नामित तक्रारदारांच्या तक्रारीचे उत्तर

देण्यास अधिकृत विकलामार्फत उपस्थित

सूचना देण्यात येत आहे की वरील निर्देशित

दिवशी तुमच्या उपस्थितीत कसूर झाल्यास

तुमच्या अनुपस्थितीत खटल्याची सुनावणी

तुम्हाला सदर तक्रारीची प्रत सदर

न्यायालयाच्या न्यायालयीन कक्ष क्र. ७

न्यायालयाच्या शिक्क्यानिशी

आय/सी निबंधक

दि. ०६ जुलै, २०२३ रोजी जारी.

होऊन निर्णय देण्यात येईल.

मधून प्राप्त होऊ शकेल.

राहावे.

ताडदेव, मुंबई - ४०० ००७

वय : ५१ वर्षे, पुरुष,

सोनावाला बिल्डिंग नं. २,

शेवटचा ज्ञात पत्ता : फ्लॅट/ब्लॉक क्र.

सोनावाला इस्टेट, सोनावाला कम्पाऊंड,

सोनावाला इस्टेट,

मंबई - ४०० ००७.

मुंबई - ४०० ००७.

प्तोनावाला इस्टेट,

मुंबई - ४०० ००७.

प्तोनावाला कंपनी प्रायव्हेट लिमिटेड लि. ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे ४था कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत मजला, संभावना चेंबर्स, २०, सर पी.एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००४ यांच्याकडून कार्यालयाचा पत्ता : १३५, शेख मेमन स्ट्रीट, स्थावर मिळकत म्हणजेच येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेली आणि ताडदेव विभागाच्या सी.एस क्र. २०/१५२ धारक जिमनीवर उभारीत तळ + ३ (तीन) वरील मजले रचना त्यासह जमीन मोजमापित अंदाजे ३४२.०० चौरस यार्डस शेशा :माहीत नाही, शेवटचा ज्ञात पत्ता : किंवा तत्सम जे २८५.९६ चौ. मीटर्स किंवा फ्लॅट/ब्लॉक क्र. बी/बी - १२, तत्समशी संलग्नित आहे ते खरेदी आणि ४ था मजला, सोनावाला बिल्डिंग नं. २. संपादित करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीं किंवा वित्तीय संस्था ज्यांना सदर मिळकतीच्या संदर्भात विक्री, गहाण, धारणाधिकार, भाडेपट्टा, १ (ए) मयत श्री. फरामजी फिरोजशा, अभिहस्तांकन. उप-भाडेपटटा, भाडेपटटा-भारतीय नागरिक शेवटचा ज्ञात पत्ता : अंतर्गत, परवाना, भेट, ताबा, वारसा फ्लॅट/ब्लॉक क्र. बी/बी - १२. अदलाबदल, सुविधाधिकार, ८ था मजला, सोनावाला बिल्डिंग नं. २. अंत्यदान, विकास करार किंवा अन्य सोनावाला इस्टेट, सोनावाला कम्पाऊंड**.** कसेहीच्या मार्गे कोणताही दावा किंवा हक असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरूपात यांचे अज्ञात वारस व कायदेशीर प्रतिनिधी दाव्याच्या पुरक सर्व दस्तावेजांच्या नोटरी १ (बी) लघुवाद न्यायालयाचे निबंधक, केलेल्या सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला, मंत्री बिलिंडग, लेन्सकार्टच्या वर हनुमान मंदिराजवळ, मुंबई - ४०० ००२. . गिरगाव चर्चच्या वर, गिरगाव, मुंबई - ४०० २. श्री. सोराब रुस्तमजी खारोलीवाला ००४ येथे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या वय : माहीत नाही, पेशा: माहीत नाही, तारखेपासन १५ दिवसांच्या आत कळवावे शेवटचा ज्ञात पत्ता : फ्लॅट/ब्लॉक क्र. कसर केल्यास, तशा व्यक्तींचा दावा जर काही असल्यास तो त्यागित किंवा परित्यागीत मानले

वरील उल्लेखित परिशिष्ट :-डी वॉर्ड क्र. ४३९२ (१) आणि ४३९६ आणि स्ट्रीट क्र. १३ आणि १४, बाळाराम स्ट्रीट अंतर्गत मुंबई महानगरपालिकेद्वारे मुल्यांकित त्यावर उभारीत भाडेतत्त्वावरील दमारत रचना त्यासह क्र. एएच/१३५३३, १३५३५-१३९०६- १३९१४-१३९४४ आणि १३९५५ आणि लाफ्टन सर्वे क्र. १/६९८४ चा भाग अंतर्गत ताडदेव विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या लास्ट रेंट रोलच्या सी.एस. क्र. २०/१५२ अंतर्गत क्र. ५६४५ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या गेंट गेलमध्ये नोंदणीकत आणि मंबईच्या नोंदणीकत उप-जिल्ह्यामधील फोर्ट मधील बाळाराम स्ट्रीट, न्यु ग्रॅण्ट रोड; मुंबई येथे स्थित पूर्वीच्या फोरास लॅण्ड टेन्युअर (उपकर ज्याची पूर्तता केली जाते) त्या सिधवा हाऊस ए ब्लॉक अशी ज्ञात इमारत रचना त्यासह जमीन किंवा मैदानाचे ते सर्व भाग किंवा विभाग मोजमापित ३४२.०० चौरस यार्डस किंवा तत्सम जे २८५.९६ चौ. मीटर्स किंवा तत्समशी संलग्नित आहे (जे पूर्वी स्वर्गीय बाई आवाबाई फ्रामजी पेटिट यांच्या मालकीच्या चुनाभट्टी इस्टेटचा प्लॉट क्र. २२ असा जात आहे) आणि सीमाबद्धतेनसार पूर्वेला किंवा त्यादिशेने : बाळाराम स्ट्रीटद्वारे, पश्चिमेला किंवा त्यादिशेने मोकळ्या जागेद्वारे आणि त्यापलीकडे देविदास त्रिकामदास यांच्या मिळकतीद्वारे. उत्तरेला किंवा त्यादिशेने दीनबाई नुसेरवानजी मानेकजि पेटिट चॅरिटीज च्या ट्रस्टींद्वारे आणि दक्षिणेला किंवा त्यादिशेने प्लॉट क्र. २३ अशा ज्ञात ओरिएंटल कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. च्या मिळकतीद्वारे

सदर दिनांक २६ ऑगस्ट, २०२३

मुकेश जैन

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्य लि (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ओळखले जाणारे (Piramal नांदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक-६०१,६वा मजला, पिरामल अमिती बिल्डिंग, पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क कमानी जंक्शन, फायर स्टेशन, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई– ४०००७०. सीआयएन : एल६५९१०एमएच १९८४पीएलसी३२६३९

जाहिर सूचना

सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे की, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपॉरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे), ही नॅशनल हाऊसिंग बेंव (एनएचबी) मध्ये नोंदणीकृत एक गृहनिर्माण वित्त कंपनी आहे, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय युनिट क्रमांक . ६०१, ६ वा मजला, अमिती बिल्डिंग, अगस्त्य कॉपोरेट पार्क, कमानी जंक्शन, एलबीएस मार्ग, कुर्ला वेस्ट, मुंबई-४०००७० येथे आहे, त्याची एच.क्र. २३/१/ई, १ला मजला, साई निवास, दीपक हॉटेल समोर, खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र येथे स्थित एक शाखा बंद करण्यास इच्छुक आहे आणि तत्सम दुकान क्रमांक १ आणि २, पहिला मजला, बी के कॉम्प्लेक्स, सीटीएस क्रमांक

दिनांक: २६/०८/२०२३

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळखं क्रमांक (सीआयएन): एल ४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ जोगेश्वरी पूर्व, मुंबई ४०००६०.

दूरध्वनी: ०२२ -४०५५२२००. **फॅक्स:** ०२२-४०५५२२०१. र्डमेलः info.fmnl@futuregroup.in वेबसाईटः www.fmn.co.ii

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १५) वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('

शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ :०० वाजता होणार आहे. कंपनी कायदा, २०१३ च तागू तरतुर्दीचे पालन करून व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हिसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन ''ओएव्हीएम'') द्वारे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी केलेले सामान्य परिपत्रक उदा. परिपत्रक क. २० /२०२० , २२ /२०२० , ३३ /२०२० , ३९ /२२०२० , ०२ /२०२१ ,१० /२०२१ ,२० /२०२१ ३ /२०२२ आणि १० /२०२२ सेबी सह वाचा (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण रेग्युलेशन्स ५ (२ लिस्टींग रेग्युलेशन्स'') आणि सेबीचे दिनांक ०५ जानेवारी २०२३ चे परिपत्रक आणि उक्त एजीए बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी इतर सर्व लागू कायदे आहेत. कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १०१ च्या तरतुर्दीनुसार, येथे केलेले नियम, सूर्च विनियमांचे नियमन ३६ आणि सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक (एस एस -२), एजीएमची सूचना) व्यवसा नेश्चित करते दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह नेथे व्यवहार केले जातील, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजम^ई

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९ नुसार आणि सूची विनियमांच्या नियम ४२) नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गनिवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२२ पासून ते शुक्रवार,२२) सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समावेश) एजीएम

गेळोनेळी सुधारित केलेल्या कायद्याच्या कलम १०८) च्या तरतुर्दीचे पालन करून, नेळोनेळी सुधारि केल्याप्रमाणे आणि सूची विनियमांचे नियम ४४ , कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऱ्यांचे मत देण्यासाठी . नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (''एनएसडीएल'') ची प्रणाली (''रिमोट ईः न्होटिंग''). रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करत आहे

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केले जातील दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. रिमोट
- ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एन एस डी एल द्वारे अक्षम केले जाईल. डलेक्टॉनिक माध्यमातन किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कर-ऑ तारीख दिनांक १५ सप्टेंबर २०२३ आहे.
- एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी . शेअर्स धारण केल्यानंतर ज्या व्यक्ती शेअर्स घेतात आणि कंपनीचे सदस्य बनतात, ते रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना आणि प्रक्रियेचे पालन करून त्यांचे मत देऊ शकतात. एजीएम च्या सुचनेमध्ये आणि एनएसडीएर च्य https://www.evoting.nsdl.com वेबसाइटवर प्रदान केले आहे
- सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की: ए) सभासदांनी ठरावावर ई-वोट दिल्यानंतर, ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये देखील उपस्थित राह् शकतात/भाग घेऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास पात्र असणार नाहीत.
- बी) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य रजिस्टरमध्ये फक्त कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी(आयइएस) मध्ये नोंदवला नसेल, तर तुम्ही ई-मतदानासार्ठ लॉगिन तपशील मिळवण्यासाठी खालील सूचनांचे पालन करू शकता:

कृपया कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, होल्डिंग लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हे लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे फोलिओ क्रमांक, भागधारकारं नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे) देऊन विनंती पाठवा. ईमेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधा (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) पाठवावी कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी (डीपी) संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने

सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डीमॅट खात्यात तुमचा ईमेल पत्ता नोंदवा एजीएम मध्ये व्हीसी/ ओएव्हीएम सहभागासंबंधी तांत्रिक सहाय्यासाठी किंवा कोणत्याही शंका असल्यार तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग

गपरकर्ता पुस्तिका पाहू शकता www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत . किंव २२२ –४८८६७००० आणि ०२२ –२४९९७००० वर कॉल करा किंवा श्री. अमित विशाल किंवा कु. पछु म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.fmn.co.in वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट

.vww.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि एन एस डी एल ww.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. फ्यचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडसाठी

ठिकाण: मुंबई

सही/-अनिल चेरियन प्रमुख कायदेशीर आणि कंपनी सचिव

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

पत्ताः दोस्ती पिनॅकल, १ला मजला, रोड क्र. २२, नवीन पासपोर्ट कार्यालयाजवळ, ठाणे पश्चिम-४००६०४ ईमेलः oprnrothane@canarabank.com संपर्कः ०२२-६९२४६८००

सर्व संबंधित व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्तीना जाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की खालील नावाच्या व्यक्तीनी कॅनरा बँक (ई–सिडिकेट बँकेच्या शाखांसह) खालील नमूद शाखेतून सेफ डिपॉझिट सुविधा घेतली आहे. संबंधित शाखांनी लॉक भाड्याची थकबाकी भरणा करण्यासाठी आमच्या बँकेच्या नोंदीनुसार सध्याच्या उपलब्ध पत्त्यावर लॉकर घेणारे/एलओए यांना पोचपावती (एडी) सह रजिस्टर्ड पोस्टाने वैयक्तिक पत्र/नोटीसा अगोदर पाठविल्या आहेत. नोटीसा पाठवनही लॉकर घेणारे /एओए यांनी शाखेत संपर्क केलेला नाही आणि थकीत लॉकर भाडे भरलेले नाही. खालील नावाचे लॉकर घेणारे किंव त्यांच्या कायदेशीर वारसांना **अंतिम सूचना** म्हणून हे समजण्याची आणि सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसात थकीत लॉकर भाडे भरण्याची आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाखेला संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. कस्प केल्यास बँक लॉकर होणारे किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी/वारसांच्या खर्च आणि जोखमीवर कोणतीही पुढील सूचना किंवा कळविल्याशिवाय लॉकर तोडन उघडेल.

शाखा	ग्राहकाचे नाव	ग्राहकाचा पत्ता	थकबाकी कालावधी	थकबाकी रक्कम
भायंदर पूर्व [०३३०५]	जयेश ए जैन	डी २०१ जानकी हाईट्स बीएमसी गार्डन समोर नवीन गोल्डन नेस्ट मीरा रोड ई ४०१ १०७	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
डोंबिवली पूर्व मेन [००२०२]	धिरज बी. संगाई	कमलाकर देसाई बिल्डिंग, १ ला मजला, बी. क्र. २, मानपाडा रोड ००००००	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
डोंबिवली पूर्व मेन [००२०२]	दिलिप एस. खानविलकर	नव मंगल सीएचएस., मरिना मेडीकल समोर, ठाकुर्ली पूर्व ४२१२०१	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
डोंबिवली पूर्व मेन [००२०२]	उदय एन शेनॉय	कॉर्पोरेट एचएसई मॅनेजर डोडसाल प्रा. लि पी ओ बॉक्स क्र. ८०३४ ००००००	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
कळवा [००२१७]	शादाब शफिक अहमद	बिल्डिंग क्र. ४ फ्लॅट क्र. २०६ ३ रा मजला, शैलेश नगर, म्युनिसिपल बिल्डिंग जवळ ००००००	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
कुळगाव [००२१५]	मुखतार अन्वर शेख	२७९ शेख कॉटेज, नेओपली हॉटेल जवळ, बदलापूर ४२९५०३	३ वर्षाच्या वर	१६,०४८.००
उल्हासनगर ५ [००२६४]	मीनाक्षी घनश्याम	सी-१९, रुम क्र. ३८, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर ४ ४२१००४	३ वर्षाच्या वर	१४,२६६.००
दिनांक : २६.०८.२० ठिकाण: ठाणे	o ? 3		प्राधि	सही/- कृत अधिकारी, कॅनरा बँक

यूनियन बैंक 🕡 Union Bank Sanditon Corporation

क्षेत्रिय कार्यालय : दि कॅपीटल बिल्डींग, पहिला मजला कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक-४२२००५. दरध्वनी क्र.(०२५३)२३१७७७१

सिक्युरिटी इंटरेस्ट(एन्फोर्समेंट) रूल्स,२००२ चे नियम ८(६) सह वाचले जाणारे दि. सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, नुसार अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

तमाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, सिक्युअर्ड क्रेडिटर म्हणजेच **युनियन बँक ऑफ इंडिया** यांचेकडे संरक्षीत तारण/बोजा असलेर्ल खालील नमुद अचल मालमत्ता ज्याचा ताबा **युनियन बँक ऑफ इंडिया** अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे, सदरील मालमत्ता खाली दिल्यानुसार '**जशी आहे तशी' 'जी काय आहे ती**' आणि '<mark>जी काय तेथे आहे ती</mark>' या तत्त्वावर **युनियन बँक ऑफ इंडिया** सिक्युअर्ड क्रेडिटर्स खालीलप्रमाणे व्याजासह वसुलीसाठी <mark>युनियन बँक ऑफ इंडिया यांनी दि.२६.०९.२०२३ रोजी विक्रीस</mark>

	render make in Comment, mental in entire in en				
कर्जदार	कर्जदार व जामिनदारांचे नाव- मे. K EL टेक प्रोप्रा. श्री. निरज सुगनपाल सिंग चौधरी व जामिनदार-श्री.सुगनपाल सिंग चौधरी				
लॉट नं.	मालमत्तेचे वर्णन आणि मालकाचे नांव (एकाहुन अधिक मालकांनी त्यांची सर्व नावे दिल्यास)	मंजूर मुल्यधारकाने रूपयामध्ये मुल्यमापन केले आहे			
१	Lathe Machine- Heavy duty lathe machine with its 4 jaw chuck & tool post. The length of the machine/size 10 ft-2 no and 12ft-1 no along with its standard structure and CI construction	₹. 28,000/-			
२	Lathe Machine- Special purpose heavy duty lathe machine along with horizontal & vertical axis for the machining . The drive motor for vertical spindle. Gear Box with geared drive motor assembly with pully belt for rotating the object for facing	₹. 15,000/-			
3	Bandsaw Machine- Bandsaw machine along with its drive motor and pulley belt assembly.	₹. 1,000/-			
Х	Bandsaw Machine- along with its drive motor and pulley belt assembly, tool chuck etc with its CI construction	₹. 3,000/-			
ų	Drilling Machine- Vertical drilling machine having capacity Dia 40mm. Movable Vertical spindle with its drive motor, Horizontal geared assembly for drilling spindle. The drilling spindle is along with its drive motor and pulley.	₹. 2,000/-			
ξ	Instruments and Tools and Tackels, Spairs etc- MS fabricated material like ducts, Cyclones, Blowers, Steam related radiators, Chalna structure, Storage racks, Rings, ladders, Chain pulley blocks and its structure, pipes MS flats, MS roofing sheet Hand crat Comparied as evilidater. MS chalin ide:	₹. 20,000/-			

- sheet, Hand crat, Commercial gas cylinders, MS chalni etc 🔳 **राखीव किंमत रूपयांमध्ये निश्चित केली आहे**: रू. ६९०००/- । **अनामत ठेव रक्कम**: रू. ६९००/- दि.२५.०९.२०३ रोजी किंवा त्यापुर्वी जमा करावयाचे आहेत.
- विक्रीची तारीख: २६.०९.२०२३, सकाळी ११ ते दुपारी ५

🔳 विक्रीसाठीच्या सविस्तर अटी व शर्तीसाठी कृपया वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा वापर करावा www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in लिंकचा वापर करा.

■ **बँकेला माहिती असल्यास बोजाचा तपशील**ः बँकेला माहीती नाही मालमत्तेवर आणि त्याच्या स्वरूपावर आणि मुल्याशी संबंधित इतर कोणतेही ज्ञात तपशील पुढे केले असल्यास दावाः बँकेला माहीती नाही

नोंदणी, लॉगिन आणि बिडींग नियमांसाठी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp भेट द्या. सही / – अधिकृत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया

३९०९ ते ३९१६, खोपोली येथे दि.२५/११/२०२३ पासून स्थलांतरीत केली जाईल बंद करण्यात येणाऱ्या ठिकाणावरील ग्राहकांना २५/११[/]२०२३ पासून नवीन ठिकाणाहून सेवा दिली जाईल. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. ठिकाण: खोपोली

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि